

अग्रगण्य खरीखरी..

न्यायाधीश रोखटोक खन्ना

सर्वोच्च न्यायालय कालपासून वक्फ विधेयकांच्या मुद्द्यांवर वेगवेगळ्या प्रकारे विचार करण्याच्या मनस्थितीत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे खन्ना साहेब यांनी संविधानाच्या कलमान्वये हे विधेयक मंजूर झालेले नाही, असे स्पष्टपणे नमूद केलेले आहे. लोकशाहीत जनता सर्वोपरी म्हणजेच सर्व काही असते. जनतेने नेमलेले सरकार जनतेलाही बांधील असते आणि संसद हीच या देशाची सर्वोच्च अधिकार शक्ती असलेली संवैधानिक सत्ता आहे. संसदेत हे विधेयक मंजूर केल्यावर त्यावर राष्ट्रपतींची सही झाल्याबरोबर कायद्याचे रूप धारण करते. संसदेने नुकल्याच मंजूरी केल्याचा वक्फ विधेयकाविरोधात अनेक मुस्लिम संघटनांनी याचिका दाखल केलेल्या आहेत. सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल मेहता कालपासून बचावाच्या भूमिकेत दिसले. मग विरोधी पक्षांच्या वकिलांची आणि त्यांच्या भूमिकेची गोष्ट तर सोडाच. खुद्द सरन्यायाधीशच आक्रमक दिसले. आता आज जवळजवळ शंभर याचिका आता सर्वोच्च न्यायालयात युक्तीवादासाठी दाखल झालेल्या आहेत. वक्फ कायद्यात बिगर मुस्लिमांचा समावेश, जुन्या झालेल्या मालमतेची नोंदणी तसेच दीर्घ काळपासून धार्मिक किंवा धर्मादाय हेतूसाठी वापरल्या जाणाऱ्या मालमत्ता यावरही चर्चा झाली. अनेक अतिशय जुन्या मालमतेसाठी अधिकृत कागदपत्रे नसतात. कारण दीड - 200 ते 300 वर्षांपूर्वी नोंदणी वेगवेगळे होत नव्हती. अशा प्रकारे आता सर्वोच्च न्यायालयाने एका कलमाच्या आधारे त्यात असलेल्या अधिकाऱ्याचा वापर करून, या विधेयकाने संमत केलेल्या अनेक बाबींवर सध्या तरी तात्पुरता स्थगन आदेश दिलेला आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की, संसदेने पारित केलेल्या विधेयकावरील अनेक तरतुदी लागू करता येणे अजिबात शक्य नाही. कारण सर्वोच्च न्यायालयाने परिस्थिती 'जैसे थे' ठेवण्याचा आदेश दिलेला आहे. आज माननीय सर्वोच्च न्यायालयाला सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सरकारतर्फे उत्तरे देण्यासाठी सात दिवसांचा कालावधी किंवा वेळ मागितलेला आहे. तो त्या बेंचने मान्य केला. त्यानंतर पाच दिवस याचिकाकर्त्यांना उत्तर देण्यासाठी दिलेले आहेत. म्हणजे उत्तर येईपर्यंत एप्रिल महिना निघून जाईल. न्यायालयाने पुढील सुनावणी पाच मे रोजी ठेवलेली आहे. त्यातच पुढील सात दिवसात सरन्यायाधीशांच्या कार्यकाळ संपणार आहे. म्हणजे पाच मे ते बारा मे या कालावधीत सरन्यायाधीशांचे बेंच जे जे आदेश देईल. ते अंतिम निकालापर्यंत कायमच राहतील. या विधेयकातील तरतुदी लागू करण्यास किती काळ लागेल. हे कोणालाच ठाऊक नाही. संसदेने पारित केलेल्या एका विधेयकाची आज तरी संविधानाचा आधार घेऊन सर्वोच्च न्यायालयाने बरीच काटछाट केलेली दिसते. आता जर आपले जुने न्यायाधीश चंद्रचूड असते. तर त्यांनी कोणता निर्णय दिला असता किंवा निर्णय दिला नसता. हे त्यांचे त्यांना ठाऊक असेल. पण सध्याचे सरन्यायाधीश मा. न्या. खन्ना यांनी राज्यपाल आणि राष्ट्रपती यांनाही हे विधेयक कायदा मंजुरी म्हणून रूपांतरित होण्यासाठी विशिष्ट अवधी देण्याचे आदेश दिलेले आहेत. आता बारा मे पर्यंत या विधेयकातील कोणत्या कलमांचे बारा वाजतात. त्याची प्रतीक्षा संपूर्ण भारत देशाला आहे. जय हिंद !

त्रिभाषा धोरण लागू करणारे महाराष्ट्र बनले पहिले राज्य

■ **महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. १७ :**
महाराष्ट्र हे त्रिभाषा धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे. आता पहिली ते पाचवीच्या मुलांना हिंदी भाषा शिक्षण सक्तीचे करण्यात आले आहे. हा निर्णय राज्यातील सर्व मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांना लागू असेल. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या नवीन अभ्यासक्रमाला लक्षात घेऊन, महाराष्ट्रात या वर्गासाठी त्रिभाषा धोरण लागू करण्यात आले आहे.

राज्य शालेय शिक्षण विभागाने बुधवारी ही घोषणा केली. ज्या शाळा मराठी आणि इंग्रजी व्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमाचा वापर करत आहेत, त्या आधीच त्रिभाषा धोरणाचे पालन करत आहेत. कारण या शाळांमध्ये इंग्रज भाषा म्हणून शिक्षकवर्ग अनिवार्य आहे आणि येथे संवादाची भाषा तिसऱ्या भाषा म्हणून शिकवण्यात जात आहे.



२५ हजार वर्षांपूर्वीचे हत्तीचे जीवाश्म आणि अवजारे सापडली

■ **महासागर प्रतिनिधी, नागपूर, दि. १७ :** चंद्रपूर तालुक्यातील वर्धा-पैनगंगा नदीच्या पात्रात महत्त्वपूर्ण पुरातत्वीय शोध लागला आहे. भूशास्त्र संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांना २५ हजार वर्षांपूर्वीच्या स्टेगोडॉन गणेश हत्तीचे जीवाश्म सापडले आहे. महाराष्ट्रात प्रथमच प्लेस्टोसीन काळातील हत्तीचे जीवाश्म सापडले आहे. डायनोसॉरनंतर विदर्भात सापडलेले हे पहिलेच विशालकाय प्राण्यांचे जीवाश्म आहे. वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिओलॉजीचे निवृत्त प्राध्यापक अविनाश नंदा यांच्यासह अनेक परदेशी संशोधकांनी या जीवाश्माची पुरेती केली आहे. हे हत्ती सुमारे १५ फूट उंच होते आणि आजच्या आशियाई हत्तींचे पूर्वज मानले जातात. या शोधाचे दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जीवाश्मासोबतच पाषाणयुगीन मानवाने वापरलेली हात अजवारे सापडली आहेत. यामध्ये दगड-कहाडी आणि इतर साधने

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. १७ :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवे शिक्षणिक धोरण व त्याअंतर्गत करण्यात येणाऱ्या हिंदीच्या सक्तीचे जोरदार समर्थन केले आहे. महाराष्ट्रात मराठी भाषा सर्वोंना आली पाहिजे. पण देशात एक संपर्कसूत्र तयार करण्यासाठी हिंदी भाषेचा पर्याय ठेवण्यात आला आहे. त्यामुळे संपर्कसूत्राची भाषा म्हणून लोकांनी हिंदी शिकलीच पाहिजे, असे ते म्हणालेत.

दुसरीकडे, मनसेने या सक्तीचा विरोध केला असून, महाराष्ट्रात हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही, सर्वत्र 'हिंदीकरण' करण्याचे प्रयत्न मनसे यशस्वी होऊ देणार नाही, अशा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. यावरून, मुठी, हिंदीचा वाद पुन्हा उफाळून आला आहे.

महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासूनच हिंदी भाषा शिकण्याच्या अनिवार्यतेवर नुकतेच शिकावाचोवढे करण्यात आले आहे. 'राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४'नुसार, मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी व इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून शिकावी लागणार आहे. अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा, मराठी व इंग्रजी अशा ३ भाषा असणार आहेत.

येत्या जून महिन्यापासून सुरू होणाऱ्या नव्या

हिंदीच्या सक्तीला काँग्रेसचाही विरोध

निणय मराठी भाषिकांच्या
अस्मितेवरील घाला असल्याचा
आरोप केला आहे. वडेद्वीवार
म्हणाले कां, संघराज्य निर्मितीच्या
वेळी भाषेला प्राधान्य देताना
राज्यांची मातृभाषा मान्य केली
गेली. महाराष्ट्राची मातृभाषा मराठी
आहे. इंग्रजी व मराठी या दोन
भाषा शिक्षण व प्रशासनात

वापरल्या जातात. अशा परिस्थितीत तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीने लादणे हा मराठीवरील अन्याय आहे. मराठी भाषिकांच्या अस्मितेवर घाला आहे. सरकारला तिसरी भाषा हवीच असेल तर ती पर्यायी असावी. तिची सक्ती करू नये.

हिंदीची सक्ती करणे हा

एकप्रकारे केद्रातून राज्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. हा प्रकार संघराज्य व्यवस्थेच्या मूलभूत तत्वांना धरून नाही. काही राज्यांनी याला विरोध केला आहे. पण त्यांना धमकावले जात आहे, ही चिंता वाढवणारी बाब आहे. मराठी अस्मिता आणि भाषिक अधिकार रक्षणासाठी ही सक्ती तकाळ मागे घेतली पाहिजे, असे ते म्हणाले.

तिघांचा बळी घेणारा वाघ अखेर जेरबंद

■ महासागर प्रतिनिधी
चंद्रपूर, दि.१७ :

तीन गावकऱ्यांचा बळी घेणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यात चंद्रपूर वनविभागाला यश आले असून या वाघाची रवानगी गोरेवाडा येथे करण्यात येणार आहे.

उत्तर ब्रम्हपूरी वनक्षेत्रातील

चिखेडा बिटाट दुपारी साडेबाराच्या सुमारास टी-३ वाघाला जेरबंद करण्यात आले. या वाघाला जेरबंद करण्यात आले.

ब्रम्हपूरी नवविभागअंतर्गत नवेगाव/आवळगाव उपक्षेत्र परिसरात टी-३ वाघाचे वास्तव्य होते. या वाघाकडून परिसरात सातत्याने

गावकऱ्यांवर, जनावरांवर हल्ले होत होते. या वाघाला जेरबंद करण्याचा परवानगी ब्रम्हपूरी उपवनसंरक्षक व प्रादेशिक मुख्य उपवनसंरक्षक यांना प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. श्रीनिवास राव यांच्याकडे केली त्याअन्वये आज अखेर या वाघाला जेरबंद करण्यात आले.



**सायबर पोलीस करणार
उल्हास नरड यांना अटक**

■ महासागर प्रतिनिधि
नागपूर, दि. १७ :

शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये ते नरड यांना अटक करणारे आहेत. तर शिक्षक भरती घोटाळ्यात संशय असलेले दोन शिक्षणाधिकारी आणि एक वेतनभर पथकाचे अधिकारी यांनी १२ मार्चला सायबर पोलीसकांडे या बेपत्ता असल्याची माहिती घोटोळ्याची तक्रार केली. आहे.

शालार्थ आयडी घोटाळा

विभागीय शिक्षण

सध्या	बनावट	मंडळांचे	अध्यक्ष
कागदपत्रांच्या	आधारे	चिंतामण वंजारी	आची चौकशी
मुख्याध्यापकास	मान्यता	समिती नेमण्यात	आली होती.
दिल्याच्या	गुन्हात	अटकेत	त्यावेळी उपसंचालक कार्यालयाने
असलेले	विभागीय	उपसंचालक	२११ प्राथमिक शिक्षक,
उल्हास	नरड	यांच्या	मुख्याध्यापक, १८ कनिष्ठ
सांगण्यावरून	ही	तक्रार	झाली.
		लिपिक. १३	शिपाई अशी २४४

शालार्थ आयडी निर्माण करणाऱ्या अधिकार नरड यांना असताना त्यांच्या पासवर्डचा दुसऱ्याच गैरवापर करून शालार्थ आयडी तयार केल्याचे या तक्रारीत नमूद आहे. नरड यांना अटक होण्यापूर्वी ही तक्रार झाल्याचे समोर आल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. सध्या शिक्षण उपसंचालक उल्हास नरड आणि मुख्याध्यापक पुडके, निरीक्ष मेश्राम, अधीक्षक माध्यमिक शिक्षण विभाग, संजय दुधाळकर, शिक्षण उपनिरीक्षक शिक्षण उपसंचालक कार्यालय, सुरज नाईक, वरिष्ठ लिपीक शिक्षण उपसंचालक कार्यालय यांची कारागृहात रवानगी केली आहे. नरड यांनी जामीनसाठी अर्ज केला आहे. परंतु, सायबर

પુલાજવળી
દગડાને ડો

होती. तपासात साळ्यानेच त्याची हत्या केल्याचे समोर आले आणि पोलिसांनी त्याला अटक केली.

ताराचंद प्रजापती (३५) रा. कळमना
असे मृताचे तर, राहुल इंगळे (२५) रा.
जोशीपुरा असे आरोपीचे नाव आहे.
चौकशीदरम्यान राहुलने सांगितले की,
जवळपास दीड महिन्यापूर्वी त्याची बहीण
आणि ताराचंदची पत्नी ही त्याला सोडून
एका नातेवाईकासोबत पळून गेली होती.

पत्नीच्या विरहात ताराचंद व्यसनाच्या आहारी गेला होता. तो दररोज साळ्याच्या घरी येऊन तिच्याबद्दल विचारपूस करीत होता. घटनेच्या दिवशीही तो साळ्याच्या घरी गेला होता. त्याची कॉलर पकडली, सांग माझी पत्नी कुठे आहे? अशी विचारणा केली.

दरोजच्या कटकटीला कंटाळून साळ्याने जवळच पडलेल्या दगडाने भाटव्याच्या डोक्यावर वार करून त्याची निर्धुन हत्या केली. गोळीबाराच्या घटनेला चौवीस तास होत नाही तोच खुनाच्या घटनेनी पुन्हा शहरात थरकाप उडाला.

मृतक ताराचंदला १० वर्षांचा एक मुलगा आणि ८ वर्षांची मुलगी आहे. मृतकाचे आई वडील माठ बनवून विक्रीचे काम करतात. ११ वर्षांपूर्वी ताराचंदचा प्रेम विवाह झाला. सुरुवातीचे दिवस चांगले गेले. नंतर मात्र, त्याला दारूचे व्यसन लागले. तो कामधंद्याही करीत नव्हता. घर खर्च आणि मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी पत्नीवर आली होती. कुटुंबाचा भार पत्नीवर आल्याने ती सुद्धा त्रस्त होती. हीच संधी साधून नातेवाईकांनी तिच्याशी जवळीक साधली. विला मदत करू

स्तुतबंबाळ अवस्थेत होता पडून
नेच्या दिवशी दुपारी तो राहुलच्या घरी
ला. मात्र, राहुल घरी नव्हता. तो घरी
ल्यावर राहुलच्या पत्नीने ताराचंद पुन्हा
त्याचे सांगितले. राहुल पुन्हा संतापला.
रात्री ९ च्या सुमारास ताराचंद पुन्हा
राहुलच्या घराकडे गेला. राहुल त्याला
मातच भेटला. राहुलची कॉलर पडकून
ग माझी पत्नी कुठे गेली, तुला माहिती
आहे, असे म्हणत राहुलला ओढले.
तालालेल्या राहुलने जवळच पडलेला
ड उचलून त्याच्या डोक्यावर कोर केले
चंद रक्तबंबाळ होत खाली वासळला.
हिती मिळताच एपी आय मेघा गोखरे,
एपी आय विलास पाटील, हवालदार
मोल बांबोलकर, सुहास राऊत यांनी
टनास्थळी धाव घेतली. ताराचंदला
णालताच घेऊन गेले. मात्र, डॉक्टरांनी
सुन त्याला मृत घोषित केले. दुसऱ्या
पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि
रिकांच्या माहितीवरून राहुलला अटक
ली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश खुणे
नी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली
न परिसरात पोलीसांची गस्त वाढविली
आहे.

ना. त्यांचे सुत जुळवे आणि दीड
त्याचीच ताराचंदची पत्नी त्याच्यासोबत
पत्नी. पत्नी गेल्यापासून ताराचंद वेडापिसा
होता. आजोबांनी नातवांची
बदारी स्वीकारली. ताराचंद सतत
या शोधात बटकायचा. नातेवाईकांनी
पसून करायचा. त्याच्या पत्नी संदेभात
भारू आरोपी राहुलला माहिती आहे,
त्याला शंका होती. त्यामुळे तो सतत
च्या घरी जायचा. पत्नी कुठे आहे,
विचारणा करायचा. दररोजच्या
मुळे राहुल आणि त्याची पत्नी त्रस्त
होती.



आहेत. एकाच ठिकाणी हत्तींची जीवाशमे आणि पाषाणयुगीन अवजारे सापडल्याने तत्कालीन मानव हत्तींची शिकार करत असल्याचे स्पष्ट होते. प्लेस्टोसीन काळात (२ लाख ते ११,७०० वर्षांपूर्वी) भारतात हत्ती आणि पाषाणयुगीन मानवांची मोठी वस्ती होती. या काळाच्या शेवटी मांढराला हिमयुगामुळे झालेल्या

महासागर

अकोला

●शुक्रवार,दि.१८ एप्रिल २०२५

पान 3

अकोल्यात पाणी प्रश्नावरून तणाव महापालिकेत उबाठा सेनेची तोडफोड

■अकोला,दि १७ (प्रतिनिधी) :

शहरात आजपासून पाचव्या दिवशी पाण्याचे नियोजन महापालिका करत असताना आज महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार तोडफोड करत प्रशासनाला जाब विचारला. जलप्रदाय विभागात अचानक शिवसेनिकांनी केलेल्या तोडफोडीने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अकोला शहरात पाणी प्रश्नाने गंभीर वळण घेतले आहे.

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे कार्यकर्ते मलकापूर भागातील पाणी टंचाईमुळे आक्रमक झाले आहेत. माजी नगरसेवक मंगेश काळे, राहुल कराळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या जलप्रदाय विभागात तोडफोड केली.महानगरपालिकेच्या जलप्रदाय विभागाच्या खुर्च्याची तोडफोड करण्यात आली असून, मलकापूर परिसरात



दररोज सुरळीत पाणीपुरवठा करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी थेट खुर्च्याची फेकाफेक तोडफोड जोर धरत आहे. गळ्यात नळ घालून आलेल्या केली.

अकोला जिल्हा परिषद आरोग्य विभागातील ४८ आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळाली पदोन्नती

महाराष्ट्र राज्य नर्सस व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या लढ्याला यश



■अकोला,दि १७ (प्रतिनिधी) :

अकोला जिल्हा परिषद आरोग्य विभागातील ४८ आरोग्य कर्मचाऱ्यांना दिनांक १७ /४/ २०२५रोजी. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम मॅडम यांच्या दालनात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली समुपदेशाने पदोन्नती प्रक्रिया पार पडली.

यावेळी पंचायत समिती आरोग्य विस्तार अधिकारी म्हणून ८ आरोग्य कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली, आरोग्य सेवक या संवर्गातून आरोग्य सहाय्यक म्हणून १३ आरोग्य कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली, तर

आरोग्य सेविका या संवर्गातून २७ आरोग्य सेविकांना स्वास्थ अभंगंता म्हणून पदोन्नती देण्यात आली, समुपदेशाने मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांच्या दालनात सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना पदोन्नती प्रक्रिया पार पडली. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम मॅडम रूजू होतास दोन दिवसातच त्यांनी आरोग्य विभागातील ४८ आरोग्य कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे आरोग्य विभागातून त्यांचे स्वागत करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य नर्सस व आरोग्य कर्मचारी संघटनर अकोला या संघटनेच्या वतीने दोन वर्षांपासून सतत लढा सुरू होता त्यामुळे

अखेर आज या लढ्याला यश आले असल्याचे दिसत आहे. संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम मॅडम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत पवार, माता बाल संगोपन अधिकारी डॉ विनोद कर्जोकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव, प्रशासकीय अधिकारी इंगळे, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी बहिर्डे, कक्षा अधिकारी ठेंवरकार, वरिष्ठ लिपिक संदीप ठाकरे, वरिष्ठ लिपिक गजानन भोंडगे, यांचे संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले.

१३४ जात वैधता प्रमाणपत्र वितरीत

अकोला : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांच्यातर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहिलेल्या अर्जदारांच्या प्रकरणांची तात्काळ तपासणी करून समितीने एकूण १३४ जात वैधता प्रमाणपत्रे ऑनलाईन पद्धतीने वितरित केली. यावेळी उपायुक्त तथा सदस्य जितेंद्र काकुस्ते, सदस्य अमोल यावलीकर व संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव मनोज भेत यांनी शिबिराला भेट देऊन प्रत्यक्षरित्या अर्जदारांच्या समस्यांचे निराकरण केले. तसेच अपूर्ण कागदपत्रांच्या प्रकरणांची पूर्तता करण्यासंबंधी मार्गदर्शनही करण्यात आले.

अकोट फाईल परिसरात वाहतुकीची कोंडी

अकोला : अकोट फाईल परिसरामध्ये वाहतुकीची कोंडी हा नित्य आता विषय झाला असून रोज नागरिकांना या वाहतूक कोंडीच्या सामना करावा लागत आहे. या परिसरातून अकोट कडून येणारी व जाणारी तसेच मैसेंग दर्ग्याकडे येणारी व जाणारी तसेच अकोट फाईल भागातून येणारी व जाणारी वाहने यांची वाहतूक सुरू असते संकीर्ण रस्ते व वाढलेली वाहनांची संख्या यामुळे या परिसरात रोजच वारंवार वाहतूक कोंडी होत असून त्याचा नागरिकांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागतो. शहर वाहतूक विभागाकडून या परिसरात वाहतूक पोलीसाची ड्युटी लावण्यात येत असली तरी ही वाहतूक कोंडी मोकळी करता करता त्यांची चांगलीच दमछाक होते.

सर्वोपचार समोरील

चौपाटी परिसर

मोकळा झाला

अकोला : सर्वोपचार समोरील चौपाटी परिसर बुधवारी सायंकाळी मोकळा झाला. अकोलेकरांनी आश्चर्य व्यक्त केले. रोज अकोलेकरांना त्रास सहन करावा लागला होता. परंतु अचानक ही चौपाटी साफ झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची गाडी थांबली. आणि जिल्हा सवीपचार स्थालया समोरची चौपाटी अचानक स्वच्छ झाली. स्थालयातील स्थण व नातेवाईकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. रोजच रस्त्यावर होणारी गद्दी, कचरा आणि अनर्गादींचा सामना करणाऱ्या अकोलेकरांना वेगळंच दृश्य पाहायला मिळालं. वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची गाडी या मागीवर थांबल्याने महापालिका व पोलिस प्रशासनाने ही चौपाटी साफ करून टाकली. सामान्य जनतेला रोज या चौपाटीचा त्रास असून थेट रस्त्यावरची पार्किंग ही मुख्य समस्या या चौपाटीची आहे. त्यामुळे अनेक अपघात येथे झाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुख्य शासकीय कार्यालय आणि परिसरातील इतर नागरिकांना या चौपाटीचा रोजचा त्रास झाला होता. एका वरिष्ठ अधिकाऱ्याची गाडी बेशिस्त पार्किंगमुळे थांबली.

पातुर तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुकीवर महसूल विभागाची धडक कारवाई : २.७९ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल

■पातुर,दि १७ (प्रतिनिधी) :

गौण खनिज वाहतुकीवर महसूल विभागाच्या पथकाने मागील आठवड्याभरापासून जोरदार कारवाई सुरू केली आहे. यामध्ये केवळ चार दिवसांत तब्बल २,७९,८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, ही कारवाई स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे प्रतीक मानली जात आहे.

ही धडक कारवाई उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी आणि पातुरचे तहसीलदार डॉ. राहुल वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार बळीराम चव्हाण यांनी केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाचे पथक रात्रीच्या वेळीही जागृकतेने गस्त घालत आहे, जेणेकरून अवैध खनिज वाहतूक रोखता येईल.७ एप्रिल २०२५ रोजी, अंबाशी ते चरणगाव रोडवर रात्रीच्या वेळी केलेल्या कारवाईत एक ट्रॅक्टर जप्त करून त्यावर दंड ठोठावण्यात आला. त्यानंतर १५ एप्रिल रोजी उमरा परिसरात अशीच दुसरी



कारवाई करण्यात आली. अशा प्रकारे चार वेगवेगळ्या दिवशी केलेल्या कारवायांत मिळून महसूल विभागाने अडीच लाखांपेक्षा अधिक रक्कम दंडाच्या स्वस्यात वसूल केली आहे.या कारवाईमुळे अवैध मार्गाने खनिज वाहतूक करणाऱ्या व्यक्तींमध्ये खळबळ माजली असून, महसूल पथकाच्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. रात्रीच्या वेळेस महसूल विभागाचा

सक्रिय सहभाग आणि कारवाईचे नियोजन हे विशेष उल्लेखनीय ठरत आहे.

पातुर तालुक्यातील नागरिकांनी आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी या कारवाईचे स्वागत करत नायब तहसीलदार बळीराम चव्हाण आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले आहे. यापुढेही अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.

पाटील समाजाच्या योगायोग

पुस्तिकेचा प्रकाशन समारंभ संपन्न



■अकोला,दि १७ (प्रतिनिधी) :

पाटील समाज अकोला च्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘ योगायोग ‘ नामक वधू वर परिचय पुस्तिकेचा प्रकाशन समारंभ आज उत्साहात संपन्न झाला. पाटील समाजाचे अध्यक्ष अशोकराव अमानकर यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेला हा प्रकाशन समारंभ स्थानिक मराठा सेवा संघाच्या कार्यालयात पार पडला.

प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी युवा नेते मंगेश काळे, पंकज साबळे, पाटील समाजाचे उपाध्यक्ष विनायकराव शेळके, सुरेश गाढे पाटील, काश्याध्यक्ष सुनील जानोरकर, कोषाध्यक्ष राजेंद्र

मोहोकार, सहसचिव विजय बोरकर, मराठा पाटील समाज बाळापुर चे अध्यक्ष शरद वानखेडे, माजी जि. प समन्वयी चंद्रशेखर पांडे गुरुजी, बाळासाहेब तायडे, रेखाताई राजूत, अप्रतिम जोडीच्या संयोजिका अर्चनाताई पाटील, राम मुळे, गजानन हरणें, राजभाऊ पाथरीकर, अविनाश पाटील, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.योगायोग पुस्तिकेचे उत्कृष्ट संपादन केल्याबद्दल याप्रसंगी पाटील समाजाचे सचिव प्रदीप खाडे यांचा अतिथीच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पाटील समाजाचे सदस्य राजदत्त मानकर, प्रा. तुकाराम बिडकर, अ. भा. मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सिंह महाडिक यांच्या निधनाबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

थोडक्यात

आढळली दुर्मिळ पांढरी चिमणी



अकोला : मुर्तिजापूर तालुक्यातील राजुरा घाटे येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेतील पक्षीमित्र शिक्षक मनोज लेखनार हे ४ वर्षांपासून त्यांच्या शाळेत निसर्गकझुच्या माध्यमातून चिमणी संवर्धनाचे कार्य करीत आहेत. दरवर्षी ते ऑनलाईन चिमणी गणना व चिमणी घरे कार्यशाळा घेतात. यामुळे मुलांना पक्षी निरीक्षणाची आवड निर्माण झाली. याच निरीक्षणातून त्यांना शाळा परिसरात पांढरी चिमणी दिसली. त्याची नोंद घेऊन त्यांनी महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे कार्यकारी सदस्य अमोल सावंत यांना दिली, तेव्हा त्यांनी ही नोंद अत्यंत दुर्मिळ असल्याचे सांगितले.याबद्दल माहिती देतांना मनोज लेखनार यांनी सांगितले की, मानवाच्या त्वचेमध्ये मुख्यतः मेलॅनिन हा रंगद्रव्याचा प्रकार असतो. या द्रव्याच्या कमी जास्त प्रमाणामुळे माणसाच्या त्वचेच्या रंगामध्ये काळे, गोरे, सावळे वा पांढरी त्वचा असणारे लोक असतात. याच प्रमाणे पक्षी व प्राण्यांच्या बाबतीत मेलॅनिन रंगद्रव्याचा पूर्णतः अभाव असतो. त्यामुळे कातडी किंवा पंख पूर्णतः पांढरे होतात. त्याला इंग्रजीमध्ये अल्बिनिझम म्हणतात. पूर्ण अल्बिनिझम क्वचितच आढळतो. संपूर्ण अल्बिनिझम प्रकरणात पिसे, चोच आणि पांय पांढरे असतात आणि डोळे गुलाबी किंवा लाल रंगाचे असतात. आता पर्यंत भारतामध्ये हाऊस क्रो, कॉमन किंगफिशर, रेड वेटेड बुलबुल, मुकुट असलेला स्फो लार्क, बू रॉक पिजन, जंगल बॅचलर्स या पक्ष्यांच्या जातींमध्ये आहे.

गोवंश जाती चे जनावरांचे १७० किलो गोमासं

■अकोला,दि १७ (प्रतिनिधी)

आज दिनांक १७/०४/२०२५ रोजी नाईट गस्त सुरू असतांना गुप्त मातीदीरामार्फत माहिती मिळाली की मुस्ताक अहेमद रा. कुशेशी पुरा अकोट यांचे घरी गोवंश जनावराची कत्तल केली आहे अशी माहिती मिळाल्या वरून सदर बाबत मा. पो. नि. सा. यांना माहिती देवून फिर्यादी पो.उप नि. वैभव तायडे सोबत पो.स्टॉप व पंचा सह मुस्ताक अहेमद कुशेशी पुरा अकोट याचे घरा जवळ जावुन पाहीले असता १) मुस्ताक अहेमद अटुल कादीर कुशेशी वय ६६ वर्ष रा. शौकत अली चौक अकोट २) शेख अन्सार शेख निसार वय ३० वर्ष



रा बागवान पूरा अकोट ३) मो. इफ्रफान मो. सादीक वय ४० वर्ष रा अकबरी प्लांट अकोट असे गोवंश मास कत्तल व विक्री करतांना मिळुन आले त्यांच्या जवळुन गोवंश मासं वजन अं १७० किलो किंमत ३४,०००/-रू गोमासं मोजण्यासाठी

भगवान परशुराम जन्मोत्सव पर्वात अनेक कार्यक्रमांचे आयोजन

■अकोला,दि १७ (प्रतिनिधी)

सकल ब्राह्मण समाजाचे आराध्य भगवान परशुराम यांचा जन्मोत्सव सोहळा सालाबाद प्रमाणे यावषीही महानगरात दिनांक ३० एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे. या जन्मोत्सव सोहळ्याच्या अनुषंगाने भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समितीच्या वतीने गुरुवारी मारवाडी ब्राह्मण संस्कृत विद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. जन्मोत्सव सप्ताहाचा प्रारंभ दि २४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता खोलेश्वर येथील भगवान परशुराम चौकात ध्वजारोहण करून होणार आहे. यावेळी सकाळी १० वाजता कोतवाली परिसरातील अनुपम भोजनालयच्यावर समितीच्या जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ होणार आहे. उत्सवात दिनांक २५ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता गंगानगर येथील सालासार बालाजी मंदिरात राजस्थानी ब्राह्मण समाजातील बालकांसाठी सामूहिक यज्ञोपवित सोहळा होणार आहे.दिनांक २६ एप्रिल रोजी भगवान परशुराम प्रीमियर लीग क्रिकेट टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये संपूर्ण बहुभाषिक ब्राह्मण समाजातील क्रिकेट चमू मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर दिनांक २७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता खोलेश्वर येथील भगवान परशुराम चौकात भव्य राष्ट्रीय हिंदी कवी संमेलन होणार आहे.यामध्ये राष्ट्रीयतीलकाशीपुरी कुंदन, अकबर खान खांडवा,स्वा



यादव,प्रो शशिभूषण स्नेही,आचार्य जयसीयाराम,मुकेश शंडील्या आदी ख्यातनाम कवींची उपस्थिती राहणार आहे. दिनांक २८ एप्रिल रोजी समाजातील महिलांसाठी निमवाडी येथील संस्कृत विद्यालयात भव्य सांस्कृतिक सोहळा होणार असून यात अनेक महिलांच्या चमू आपला सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्यकला, नाट्य, एकांकिका सादर करणार आहेत. दि २९ एप्रिल रोजी साय ६ वाजता भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवावर खोलेश्वर येथील भगवान परशुराम चौकात सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने भगवान परशुरामाची पूजा अर्चना करून भव्य शोभायात्रा निघणार आहे. ही शोभायात्रा महानगरातील संपूर्ण रस्त्यावर भगवान परशुरामाचा गजर करीत या शोभायात्रेचा समारोप भगवान परशुराम चौकात होणार आहे. दरम्यान जात्रेचा राष्ट्रीय ब्राह्मण युवक मंडळाच्या वतीने सिविल

लाईन परिसरातील जिल्हा परिषद विश्रामगृहापासून भव्य मोटरसायकल रॅली निघून या रॅलीचे समापन शोभायात्रेत होणार आहे. दिनांक ३० एप्रिल रोजी अश्वय तृतीया असून हा दिन भगवान परशुरामाचा जन्मोत्सव दिन ही आहे. या दिनी सकाळी ११ वाजता खोलेश्वर येथील भगवान परशुराम चौक येथे सामूहिक आरती व भगवान परशुराम पूजन सोहळा पुरोहित वर्गीच्या हस्ते होणार आहे. या सप्ताहात सकल ब्राह्मण समाजाच्या महिला पुरुष वर्गाने मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा उत्सव साजरा करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.या पत्रकार परिषदेत विजय तिवारी,मोहन पांडे, भरतकुमार मिश्रा,अमोल चिंचाळे,देवेंद्र तिवारी, अशोक शर्मा लोणग्रा,राकेश शर्मा,राधेश्याम शर्मा, राजेंद्र तिवारी,राजू लोणगा, राम शर्मा,अजय शर्मा आदी सकल ब्राह्मण सम जात्रेचे पदाधिकारी उपस्थित होते.

‘नागरिक सजग-चोरट्यांना दम!’

मुर्तिजापूर तालुक्यात लोकांची रात्रपाळी,पोलिसांना साथ मुर्तिजापूर गावाचं उदाहरण ठरतंय प्रेरणादायी



मूर्तीजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजित जाधव म्हणाले, झपोलीस दलात मर्यादित कर्मचारी असल्याने प्रत्येक गल्लीत पोहोचणं तात्काळ शक्य होत नाही. मात्र नागरिक जर सहकार्य करत असतील, तर गुन्हेगारीला आळा घालणं निश्चित सोंपं होतं. नागरिकांनी संशयित दिसल्यास आम्हाला तात्काळ माहिती द्यावी, पण कोणतीही हिंसक कृती टाळावी.अनभोरा रहिवासी उमेश ढाकरे सांगतात, झ्दर रात्री चार-चार जणांची टिम करून आम्ही गस्त घालतो. पोलीस आमच्या संपर्कात असतात. हे आमचं गाव आहे, याची जबाबदारी आमचीसुद्धा आहे. तर, एका महिलांनी सांगितलं, आधी रात्री

घाबस्त झोपायचो, आता वाटतं की आपणच काहीतरी करू शकतो.प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून सातत्याने आवाहन केलं जात आहे की, कोणीही संशयित व्यक्ती सापडल्यास त्याला मारहाण करू नये. काही वेळा वादातून निष्पाप व्यक्तींना त्रास होतो, त्यामुळे कायदा हातात न घेता पोलिसांना वेळेवर माहिती देणं हेच जबाबदार नागरिकत्व आहे.

मुर्तीजापूरातील ही चळवळ पोलिस आणि नागरिकांच्या एकत्र कृतीचा आदर्श नमुना ठरत आहे. इतर गावांनीही याचा आदर्श घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सतर्क नागरिकच सुरक्षित समाजाची पहिली पायरी आहेत.



भूदान चळवळ (जमीन भेट चळवळ), ज्याला रक्तहीन क्रांती म्हणूनही ओळखले जाते, ही भारतातील एक स्वयंसेवी जमीन सुधारणा चळवळ होती. गांधीवादी विनोबा भावे यांनी आजच्याच दिवशी म्हणजे १८ एप्रिल १९५१ रोजी पोचमपल्ली गावात सुरुवात केली. भूदान चळवळीने श्रीमंत जमीनदारांना त्यांच्या जमिनीचा काही भाग स्वेच्छेने भूमिहीन लोकांना देण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. भावे यांनी सर्वोदय चळवळ आणि ग्राम स्वराज्यातून तात्विक प्रेरणा घेतली.

भूमिहीन मजुरांना लहान भूखंड देण्यात आले होते ज्यावर ते स्थायिक होऊ शकतील आणि त्यांची पिके घेऊ शकतील. हा कायदा अशा प्रकारे पारित करण्यात आला की लाभार्थ्याला जमीन विकण्याचा किंवा ती बिगर-कृषी कारणांसाठी किंवा वनीकरणासाठी वापरण्याचा अधिकार नव्हता. उदाहरणार्थ, महाराष्ट्र राज्य भूदान कायद्याच्या कलम २५ मध्ये असे म्हटले आहे की लाभार्थ्याने (जो भूमिहीन असावा) फक्त उदरनिर्वाह शेतीसाठी जमीन वापरावी. जर मालकांनी एक वर्षांपेक्षा जास्त काळ जमीन कसली नाही किंवा ती बिगर-कृषी कामांसाठी वापरण्याचा प्रयत्न केला तर सरकारला ती जप्त करण्याचा अधिकार असेल.

भावे यांना शेतकऱ्यांनी शेतीसाठी बैल, ट्रॅक्टर किंवा इतर यंत्रांचा वापर सोडून द्यावा अशी इच्छा होती. हिंदीमध्ये याला ऋषी-



खेती म्हणतात. भावे यांना लोकांनी कांचन दानाच्या स्वरूपात पैशाचा वापर सोडून द्यावा अशीही इच्छा होती. या चळवळीला काँग्रेसचा पाठिंबा होता . १९५३ मध्ये भूदान चळवळीत सामील होण्यासाठी जे.पी. नारायण यांनी सक्रिय राजकारणातून माघार घेतली.

भावे यांनी जमीन मालकांना त्यांच्या जमिनीचा एक तुकडा देण्यास भाग पाडण्यासाठी पायी भारत पादाक्रांत केला. त्यांना पहिले यश १८ एप्रिल १९५१ रोजी आंध्र प्रदेशातील नलगोंडा जिल्ह्यातील पोचमपल्ली गावात मिळाले (आता तेलंगणा) जे कम्युनिस्ट चळवळीचे केंद्र होते. ते तेलंगणा शेतकरी चळवळीचे काळस होते. स्थानिक जमीनदारांविरुद्ध शेतकऱ्यांनी हिंसक संघर्ष सुरू केला होता. चळवळीच्या आयोजकांनी भावे यांची

पोचमपल्ली येथे राहण्याची व्यवस्था केली होती, जिथे सुमारे ७०० कुटुंबे राहतात, त्यापैकी दोन तृतीयांश कुटुंबे भूमिहीन होती. भावे यांनी हरिजन वसाहतीला भेट दिली. भूदान चळवळीत सामील होण्यासाठी जे.पी. नारायण यांनी सक्रिय राजकारणातून माघार घेतली.

भावे यांनी जमीन मालकांना त्यांच्या जमिनीचा एक तुकडा देण्यास भाग पाडण्यासाठी पायी भारत पादाक्रांत केला. त्यांना पहिले यश १८ एप्रिल १९५१ रोजी आंध्र प्रदेशातील नलगोंडा जिल्ह्यातील पोचमपल्ली गावात मिळाले (आता तेलंगणा) जे कम्युनिस्ट चळवळीचे केंद्र होते. ते तेलंगणा शेतकरी चळवळीचे काळस होते. स्थानिक जमीनदारांविरुद्ध शेतकऱ्यांनी हिंसक संघर्ष सुरू केला होता. चळवळीच्या आयोजकांनी भावे यांची

भूदान चळवळ

राजाची सर्वात मोठी देणगी ठरली. दरभंगा राजचे महाराजाधिराज कामेश्वर सिंह जी यांनी भूदान चळवळीत १.१७ लाख एकर जमीन दान केली.

विनोबा भावे यांच्या सूरजगड भेटीदरम्यान, त्यांचे स्वागत मुख्यध्यापक रामबिलास शर्मा यांनी केले, ज्यांनी १९५० च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि १९६० च्या दशकाच्या सुरुवातीला झुनझुनू जिल्ह्यात भूदान चळवळीचा प्रसार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

या चळवळीचा प्रारंभिक उद्देश स्वेच्छेने देणग्या मिळवणे आणि भूमिहीनांना वाटणे हा होता परंतु लवकरच सर्व खाजगी जमिनीच्या १/६ भागाची मागणी करण्यात आली. १९५२ मध्ये, चळवळीने ग्रामदान (भेट म्हणून दिलेले गाव किंवा संपूर्ण गावाचे दान) ही संकल्पना व्यापक केली आणि जमिनीच्या सामान्य मालकीचा पुरस्कार करण्यास सुरुवात केली. ग्रामदान अंतर्गत येणारे पहिले गाव उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील मंगरोथ होते . दुसरे आणि तिसरे ग्रामदान १९५५ मध्ये ओरिसामध्ये झाले.

ही चळवळ गावदान किंवा ग्रामदान चळवळीत विकसित झाली आणि भारतात आणि भारतात दोन्ही ठिकाणी सर्वोदय समाज (सर्व सामाजिक-आर्थिक-राजकीय व्यवस्थेचा उदय) स्थापन करण्याच्या व्यापक चळवळीचा एक भाग होती.

१९६० च्या दशकापर्यंत, चळवळीने गती गमावली होती. सर्वोदय समाज सामाजिक परिवर्तनासाठी दबाव निर्माण करणारी जनआंदोलन उभारण्यात अपयशी ठरला. तथापि, नैतिक द्विधा मनःस्थिती निर्माण करून, जमीनदारांवर दबाव आणून आणि भूमिहीनांना अनुकूल परिस्थिती निर्माण करून या चळवळीने महत्त्वपूर्ण योगदान दिले.

राजाची सर्वात मोठी देणगी ठरली. दरभंगा राजचे महाराजाधिराज कामेश्वर सिंह जी यांनी भूदान चळवळीत १.१७ लाख एकर जमीन दान केली.

विनोबा भावे यांच्या सूरजगड भेटीदरम्यान, त्यांचे स्वागत मुख्यध्यापक रामबिलास शर्मा यांनी केले, ज्यांनी १९५० च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि १९६० च्या दशकाच्या सुरुवातीला झुनझुनू जिल्ह्यात भूदान चळवळीचा प्रसार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

या चळवळीचा प्रारंभिक उद्देश स्वेच्छेने देणग्या मिळवणे आणि भूमिहीनांना वाटणे हा होता परंतु लवकरच सर्व खाजगी जमिनीच्या १/६ भागाची मागणी करण्यात आली. १९५२ मध्ये, चळवळीने ग्रामदान (भेट म्हणून दिलेले गाव किंवा संपूर्ण गावाचे दान) ही संकल्पना व्यापक केली आणि जमिनीच्या सामान्य मालकीचा पुरस्कार करण्यास सुरुवात केली. ग्रामदान अंतर्गत येणारे पहिले गाव उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील मंगरोथ होते . दुसरे आणि तिसरे ग्रामदान १९५५ मध्ये ओरिसामध्ये झाले.

ही चळवळ गावदान किंवा ग्रामदान चळवळीत विकसित झाली आणि भारतात आणि भारतात दोन्ही ठिकाणी सर्वोदय समाज (सर्व सामाजिक-आर्थिक-राजकीय व्यवस्थेचा उदय) स्थापन करण्याच्या व्यापक चळवळीचा एक भाग होती.

१९६० च्या दशकापर्यंत, चळवळीने गती गमावली होती. सर्वोदय समाज सामाजिक परिवर्तनासाठी दबाव निर्माण करणारी जनआंदोलन उभारण्यात अपयशी ठरला. तथापि, नैतिक द्विधा मनःस्थिती निर्माण करून, जमीनदारांवर दबाव आणून आणि भूमिहीनांना अनुकूल परिस्थिती निर्माण करून या चळवळीने महत्त्वपूर्ण योगदान दिले.

■ ■ ■

बुलडोझर चालविणे म्हणजे बहादुरकी नव्हे



उत्तरप्रदेशच्या प्रयागराज विकास प्राधिकरणाने केलेली बुलडोझर कारवाई अमानवी, बेकायदेशीर आणि मानवी हक्कांना बाधा पोहोचविणारी आहे. कारवाईमुळे आपला विवेक डळमळीत झाला असून प्रशासनाने सहा आठवड्यांच्या आत प्रत्येकाला १० लाखोंची भरपाई द्यावी असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने १ एप्रिलला दिला.

न्या. अभय एस. ओक आणि न्या. उज्ज्वल भुयान यांच्या न्यायालयाने कारवाईवर सुनावणी करताना म्हटले की, देशातील लोकांची निवासी घरे अशा प्रकारे पाडता येत नाही.आम्ही हे संपूर्ण प्रकरण बेकायदेशीर म्हणून नोंदवत आहोत.देशातील कोणतीही सरकार असो फक्त बुलडोझरची कारवाई केल्याने किंवा चालविल्याने कोणीही मोठ होत नाही किंवा कोणतेही समाधान निघत नाही किंवा बुद्धीमान होत नाही किंवा बहादुर होत नाही. माणूस हा बुद्धीजीवीप्राणी आहे त्यामुळे आपल्या बुद्धीचा वापर विचारापूर्वक, जाणिवपूर्वक व योग्य व्हायला पाहिजे आणि त्याचा गैरवापर होऊ नये याकडेही तेवढेच तिक्षण लक्ष देणे गरजेचे आहे. याचे जिवंत उदाहरण आपण प्रयागराजमध्ये पाहीले. ही बुलडोझरची घटना अंगावर शहारे आणणारी व १४० कोटी जनतेला स्वस्थ करणारी दिसून आली. या कारवाईत माणुसकीच्या संपूर्ण सिमा ओलांडल्याचे दिसून आले. उत्तर प्रदेशात झोपडपट्टीवरील बुलडोझर कारवाई दरम्यान पुस्तके छातीशी कवटाळून धावत घराबाहेर पडणाऱ्या शाळकरी मुलीचा व्हिडिओ पाहून सर्वोच्च न्यायालय बसला आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले.

प्रयागराजमधील कारवाई प्रकरणी सुनावणी करताना न्यायालयाने समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेल्या अबैडकर नगरमधील जलालपूरा येथील झोपडपट्टीवरील कारवाईच्या या व्हिडिओची दखल घेतल्याने हे अमानवी कृत्य लक्षात आले. प्रयागराज विकास प्राधिकरणाने पाडकामाची कारवाई अमानवी पद्धतीने केली, असे निरीक्षण न्यायमूर्ती अभय ओक आणि उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने नोंदवले. आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे आणि नागरिकांची निवासस्थाने अशा प्रकारे पाडली जाऊ शकत नाहीत असेही सर्वोच्च न्यायालयाने सुनावले.

कोणतीही कारवाई असो त्याचा सखोल अभ्यास करूनच केली पाहिजे. देशातील राज्य सरकारांना वाटत असेल की ज्या-ज्या ठिकाणी अवैधरित्या झोपडपट्ट्या वसलेल्या आहेत. त्या-त्या ठिकाणची संपूर्ण शहानिशा सरकारने करावी व संपूर्ण झोपडपट्टी वासियांसाठी सर्वप्रथम राहण्याची व्यवस्था करावी जेणेकरून उत्तरप्रदेशातील घटनेचा पुनरावृत्ती होणार नाही. याचीही काळजी संपूर्ण राज्य सरकारांनी घेणे गरजेचे आहे. राज्य सरकारांनी देशातील बाहुबली समजणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांच्या घरावर बुलडोझर अवश्य चालविला पाहिजे. धक्कादायक बाब म्हणजे २५१ खासदारांवर गुन्हेगारी खटले दाखल आहेत, तरीही ते स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणतात. असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्मर्सच्या (एडीआर) अहवालात असे दिसून आले की देशातील ४५ टक्के आमदारांवर गुन्हेगारी खटले दाखल आहेत ही धक्कादायक बाब समोर आली आहे. अशाप्रकारे आजी-माजी आमदार-खासदारांवर जर गुन्हेगारी खटले असतील व त्यांच्याजवळ करोडोंची संपत्ती असेल तर देश कंगाल होणार नाही तर काय ?

आज देशातील ८० टक्के आजी-माजी आमदार-खासदार-मंत्री यांच्या जवळ करोडोंची चल-अचल संपत्ती आहे. सोबतच खंडणी वसूलीसाठी अनेक आका सुध्दा यांनी पोसून ठेवले आहेत. आज आपण यांचा विचार केला तर देशातील ८० टक्के मुठभर राजकीय पुढाऱ्यांजवळ करोडो रुपयांची चल-अचल संपत्ती आहे ही संपत्ती देशाच्या १४० कोटी जनतेला ५ वर्षे पुरेल इतकी आहे. परंतु कायदे-कानून बनविणारे हेच असल्याने यांच्यावर कठोर कारवाई होत नाही किंवा बुलडोझर सुध्दा चालत नाही ही स्वतंत्र भारताची शोकांतिका आहे.न्या.अभय ओक व न्या.उज्ज्वल भुयान यांच्या न्यायपीठाने सांगितले की घटनेच्या कलम-२१ नुसार निवाऱ्याचा मूलभूत अधिकार आहे. नागरिकांची घरे अशा प्रकारे पाडली जाऊ शकत नाहीत. म्हणजेच अन्न,वस्त्र आणि निवारा आवश्यक आहे.यातील निवारा किती महत्त्वाचा आहे ही बाब प्रयागराजच्या घटनेवरून लक्षात येते.देशातील राज्य सरकारांना खरोखरच बुलडोझर कारवाई कराची असेल तर माफिया राज चालविण्याऱ्यांवर कारावी, खंडणी वसूल करणाऱ्यांवर व त्यांना खतपाणी घालणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांवर कारावी, भ्रष्टाचाराऱ्यांवर कारावी, भ्रष्ट अधिकार्यांवर कारावी. याचे स्वागत देशातील लढ्यागळतील संपूर्ण लोक करतील. गरीब व सर्वसामान्यांनजवळ राहण्यापुरते फक्त स्वतःचे घर असेल किंवा किरायाने रहातात किंवा झोपडीत रहातात.

यांच्या तुलनेत राजकीय पुढारी, भ्रष्टाचारी यांचा विचार केला तर गरीब व सर्वसामान्य व्यक्ती शुच्य असल्याचे दिसून येते. कोणतीही बुलडोझर कारवाई करताना सामाजिक बांधिलकी ठेवून करावी जेणेकरून कोणाचेही घर हिसकावल्या जाणार नाही किंवा कोणी उघड्यावर कोणी येणार नाही याची काळजी अवश्य घ्यावी. कारण निवाऱ्याचा मूलभूत अधिकार सर्वोच्च आहे हेही लक्षात घेतले पाहिजे.

अक्षीकायन

प्रा. अशोक साठ्ठा
मेहकर
(९४२९३९४३९९)

रोड रुंदीकरण समस्या

वाढती लोकसंख्या व वाहनांचे वाढते प्रमाण प्रशस्त रोड असणे ही काळाची गरज जाण ..

कराल आज दुर्लक्ष तर भोगाल त्याची फळे अपघात होतील असंख्य क्रासिंगला येतील अडथळे ..

रोज - रोटी कुणाचीही शासनाने घेऊ नये हिरावून भाडेपट्ट्याने पर्यायी जागा द्यावी उपलब्ध करून .. !

हार्टॉगज कंपनीने १९२६ साली डालडा ह्या नावाची मक्तेदारी घेतली. अस्तित्वात आल्यापासून पाच वर्षांच्या आत शिवडीच्या फॅक्टरीत डालडा बनवयला सुरुवात झाली. १९३७ साली प्रकाश टॅंडन नावाच्या एका भारतीयाला बोर्डावर घेऊन लिक्व्हरनी आपले हेतू स्पष्ट केले आणि त्यानंतर हिंदुस्थान लिक्व्हरच्या अश्वमेधाचा घोडा अडवायला कुणीच धजावला नाही. स्वैपाकघरात एकदा डालडा आला आणि नंतर कायमचा तेथेच राहिला.

डालडा या नावाचा एक वेगळ्याच किस्सा आहे. सुरुवातीला हे वनस्पती तूप भारत आत आयात केलं जायचं ह्याडाडा अँड कंपनीह्यामार्फत. लिक्व्हरला स्वतःचा मालकी हक्क दाखवायचा होता. मग त्यात तडजोड म्हणून एल जोडून डालडा नाव तयार झालं.

डालडा म्हटल्यावर नाक मुरडणारी माणसं रंगित उर्भ राहून डालडा आणायला लागली. तसं आपल्याकडे डालडा काही नवीन नव्हतं. पण त्याला स्वैपाकघरात मान्यता नव्हती. पण नंतर हळूहळू तेल किंवा तूप म्हणजे वनस्पती तूप मिळणे, हेच परमोच्च भाग्यत्वेच लक्षण आहे; हे कळल्यावर असल्या शंका मनात येणेच बंद झाले.

स्वैपाकघरात एकदा डालडा आला आणि नंतर कायमचा तेथेच राहिला. याचे श्रेय जाते हिंदुस्थान लिक्व्हरच्या चिचट मार्केटिंगला. सुरुवातीला हातगाडीवर स्टोव्ह आणि कढईचा संसार मांडून एक माणूस डालड्यात पुऱ्या तळून दाखवायचा आणि जमलेल्या गर्दीला अग्रहाने खायला घालायचा. त्यानंतर डालड्यात बनवायच्या पाककृतीचं पुस्तकं पण आलं.

डालडा म्हणजे काय तर हायड्रोजेनिटेड तेल. तेलापासून बनवलेलं तूप. म्हणून वनस्पती तूप. दिसायला



साजूक तुपासारखं. रंगाने आकर्षक आणि चवीने एकदम बुद्ध. साधारण तेलाच्या रेणू थुंखलेतल्या रिकाम्या शिट्टा हायड्रोजनच्या रेणूंनी भरून काढल्या की झालं वनस्पती तूप तयार. पॅलॅडीयम नावाच्या एका धातूच्या मदतीने हे स्थित्यंतर सहजशक्य होतं. कारण आकारमानाच्या नऊशे पट हायड्रोजनचे रेणू वाहून नेण्याची क्षमता या धातूत आहे.

हायड्रोजिनेशन केल्यावर तेलाचं जे काही होतं त्याला म्हणायचं वनस्पती तूप. त्यात थोडासा बदल करून-जीवनसत्त्वाची भर घालून हिंदुस्थान वनस्पती मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने पहिल्यांदा डालडा भारतात आणला. नंतर या कंपनीचं नाव हिंदुस्तान युनिरलिक्वर झालं. १९६५-१९७९ ची दोन युद्धं झाली.

नाथ संप्रदायाचे आद्यनाथः श्री मच्छिंद्रनाथ

नाथ संप्रदाय हा भारतातला शैव संप्रदाय आहे. नाथ संप्रदायाचा काळ हा दहाव्या ते बाराव्या शतकाच्या आसपासचा आहे. बरेच संशोधक हा काळ वेगवेगळ्या समजतात. नाथ शब्दाचा अर्थ रक्षण करता किंवा स्वामी असा होतो. आदिनाथ म्हणजे शिव, महादेवापासून याचा उगम झाला म्हणून त्याला नाथ संप्रदाय नाव मिळाले.

या नाथ संप्रदायाची व्याप्ती संपूर्ण भारतभर आहे. नवनारायणांनी नवनाथांच्या रूपात अवतार घेतला. कवी नारायण यांनी माशाच्या (मच्छी) पोटी जन्म घेतला. त्यामुळे धमाचा उदय होईल ,लोक न्यायाने आणि सत्याने राहतील यासाठी हा अवतार होता. नाथ संप्रदायाची स्थापना मच्छिंद्रनाथांनी केली आणि गोरक्षनाथांनी ती पुढे वाढवत नेली.. नवनाथांची दीक्षा घेतलेल्या व्यक्तीला आपल्या नावासमोर नाथ शब्द लावता येतो. नवनाथ म्हणजे, मच्छिंद्र नाथ हे आद्य प्रवर्तक दुसरे गोरक्षनाथ(मच्छिंद्रनाथांचे शिष्य) आणि तिसरे गहिनीनाथ. या गहिनीनाथांमुळे वारकरी संप्रदायाची पताका रोवली गेली. कारण गहिनीनाथ हे निवृत्तीनाथांचे गुरु होते. आणि निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु होते. त्यामुळे वारकरी संप्रदायाचे मूळ हे नाथ संप्रदायात आहे.

चौथे जालिंदरनाथ. जालिंदरनाथ हे मच्छिंद्रनाथांचे गुरुबंधू आणि थोर सिद्ध होते. पाचवे कानिफनाथ म्हणजे यांचा जन्म हत्तीच्या कानातून झाला. त्यांनी धमाचं आणि संस्कृतीचे रक्षण केले. सहावे आहे भर्तरी नाथ. सातवे रेवणनाथ. रेवा नदीच्या काठी बाळ रूपात मिळाले. आठवे नागनाथ यांना अग्निहोत्र नारायणाचा अवतार म्हटले गेले. नववे आहे चर्पटीनाथ. हे गोरक्षनाथांचे शिष्य होते. हा नाथ संप्रदाय श्री दत्त संप्रदाय म्हणून ओळखला जातो. दत्तगुरूंनी श्री मच्छिंद्रनाथांचे गुरुपद स्वीकारले आणि त्यांना उपदेश केला. त्यानंतर मच्छिंद्रनाथांनी भारतभर भ्रमण करून नवनाथ एकत्र आले आणि त्यांनी शिष्य परंपरा पुढे चालू ठेवली आणि जाण लोकांचे कल्याण केले. मच्छिंद्रनाथ तीर्थक्षेत्रासाठी निघाले. तीर्थक्षेत्राच्या भ्रमंतीवर निघाले असताना वणी येथील सप्तशृंगी गडावर पोहोचले व आई सप्तशृंगीला पाहून नतमस्तक झाले आणि तिच्या आज्ञेने आणि आशीर्वादाने याच ठिकाणी त्यांनी शाबरी विद्येचे कवित्व केले. त्यासाठी सात दिवसांचे अनुष्ठान केले. मच्छिंद्रनाथांच्या शाबरी विद्येची शक्ती एवढी होती की साक्षात हनुमंताला सुद्धा युद्धात हार मानावी लागली होती.

मच्छिंद्रनाथांनी भारतभर धर्माचा प्रसार- प्रचार केला. शिष्य परंपरा वाढवली. ते देवीचे उपासक होते .ज्या कायासाठी मच्छिंद्रनाथांनी अवतार घेतला, ते कार्य संपवून त्यांनी मायबाब येथे संजीवन समाधी घेतली. चैत्र कृष्ण पंचमी ही मच्छिंद्रनाथांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन.

■ सौ. माधवी पत्की, नागपूर.

सत्तर, एकाहत्तर, बहात्तरची वर्षे लागोपाठ अवर्षणाची गेली आणि डालडा पण काळ्या बाजारात गेलं. लोकसभेत डालडाच्या वाढत्या भावावर आणि दुर्भिक्षावर अनेक चर्चा झडल्या आणि डालडा रेशन कार्डावर मिळायला लागलं. राहणीमान बेचव झालं, पण तगून राहण्याची गरज त्यापेक्षा मोठी होती.

दादर स्टेशनला उतरल्यावर सामंतांच्या दुकानातल्या काचबंद पेटीतल्या लोण्याच्या प्रचंड आकारमानाच्या गोळ्याकडे बघून सुस्कारा सोडून लोक पुढे निघून जाताना बघितली आहेत. खानदेश-कोईंबतूर-बेळगाव ही लोण्याची घराणी आजही कसाबसा जीव तगवून उभी आहेत. डालडाच्या स्पर्थेत अनेक नवीन ब्रॅंड आले आहेत. पत्र्याच्या डब्यातलं डालडा प्लॅस्टिकच्या पिशवीत मिळायला लागलं. नव्वदीच्या नंतर हेल्थकॉन्सस पिढी मिळवती झाली आणि नव्या मध्यमवर्गीय कुटुंबात डालडाची गरज संपली. कधी न एकटेल्या तेलबियांचं तेल घरात आलं. डालडाने पण डालडा ऑक्टिव्ह या नावाखाली पुन्हा एकदा स्वैपाकघर काबीज करण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत नव्या सुर्वांनी आणि नव्या तेलानी जम बसवला होता. या नव्या तेलाची जाहिरात करणाऱ्या कमनीय बाबा कदाचित लिक्वर कंपनीला मिळाल्या नसतील. काही वर्षांपूर्वी लिक्वरनी डालडा ब्रॅंड विकून टाकला.

पामच्या झाडाचं चित्र असलेला डालडाचा पिवळ डबा हे कधीच न विसरता येणारे मार्केटिंग आयकॉन आहे आणि डालडाच्या रिकाम्या डब्यात रुजलेले तुळशीच्या रोपट्यांचे चित्र म्हणजे आपल्या सामाजिक राहणीमानाच्या स्थित्यंतरात कसाबसा जीव धरून राहिलेल्या संस्कृतीचं आयकॉन आहे.

■ ■ ■

यापलिकडे राजकारण नाही का ?

देश आणि राज्यातले राजकारण कोणत्या स्तराला जात आहे? युवा पिढीला हे राजकारणी कोणता संदेश देवू इच्छित आहेत? हे समजायला मार्ग नाही . टीव्हीवर बातम्यांचे चॅनल सुरू करा, एकदुसऱ्यांवर नेत्यांनी घेतलेले तोंडसुख तेवढे दिसते . डिबेट पहा, एकमेकांचे कपडे फाडण्यात पुढाऱ्यांना आनंद येतो. वर्तमानपत्र उघडले की याचे त्याला शिष्याशाप आणि त्याच्याकडून याचा उद्धार, एवढेच काय ते वाचायला मिळते. उद्धव ठाकरे यांची शिवसेना दुर्भंगल्यापासून स्वतः उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे सत्ताधऱ्यांवर तूटून पडताहेत . दुसरीकडे, एकनाथ शिंदे स्वतः आणि त्यांच्या गटाचे नेते तसेच भाजपाचे पुढारी उद्धव ठाकरे गटाचे कपडे उतरवण्यात धन्यता मानतात. त्यांनी हिंदुत्व सोडले, त्यांचे हिंदुत्व बेगडी... इतकेच काय ते तुणतुणे वाजवले जाते, प्रश्न हा पडतो की, केवळ हिंदुत्व हाच या देशासमोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे का? देशात आणि राज्यात इतर दुसऱ्या कोणत्याच समस्या उरल्या नाहीत का? बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, नवे प्रकल्प उभे न राहणे, गरीब आणि निराधारांचे प्रश्न बासनात गुंडाळून केवळ एकदुसऱ्यांवर चिखलफेक करणाऱ्या या सर्वश्रेष्ठ नेत्यांची कीव येते.

■ विशाल सोनकांबळे, नागपूर

शिक्षण कसे हवे?

वैधानिक दृष्टीने चारित्र्यनिर्मितीचे शिक्षण, त्यातून जीवननिर्मिती व मानवनिर्मिती, अन् त्यानुसारच विचारांची एकरूपता या पाच गोष्टींचे आजच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाल्यास अन् त्यांचे पालन विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी व पालकांनी केल्यास माणूस आदर्श होवू शकतो !

हल्लीचे शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांच्या डोक्यात कोवलेली केवळ माहिती आहे, असे म्हणावयास हरकत नाही. आणि ही डोक्यात शिरलेली माहिती न पचल्यामुळे काहींच्या बाबतीत तर आपल्याला त्यांच्या सर्व जीवनभर गोंधळ उडत असलेला दिसून येतो.

असे होवू नये, असे आपल्याला वाटत असेल तर,जीवननिर्मिती, मानवनिर्मिती आणि चारित्र्याची निर्मिती करणारे आणि त्यानुसार विचार एकजीव करणारे शिक्षण हवे आहे. विद्यार्थ्यांनी केवळ हे पाच विचार पचवले आणि आपल्या जीवनात त्यांचे पालन केले, तर तुम्ही इतर कुठल्याही व्यक्ती पेक्षा जास्त शिक्षित असाल. यात शंका नाही. हेच शिक्षण हे आजच्या विद्यार्थ्यांच्या व पुढे राष्ट्राच्या आदर्शांना धरून असेल यातही तीळमात्र शंका नाहीत.

बरेच शिक्षकांच्या म्हणण्यानुसार, आजचा तरुण विद्यार्थी हा विनाशकारी होत चालला आहे. त्याला त्या दुष्प्रवृत्तीपासून परावृत्त करण्याकरता जगभरातील शिक्षणतज्ञांनी मूल्यशिक्षणावर (value education) अधिष्ठीत अभ्यासक्रम सुरू व्हावा असे सांगितले आहे.

त्यांच्यानुसार मूल्यशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमधील आसुरी प्रवृत्तीचा नाश होऊन तो आदर्श नागरिक होईल, असा या शिक्षण शास्त्रज्ञांचा दावा आहे. या दृष्टीने विचार



प्रफुल्ल क. दाते

■ ■ ■

उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कडक उन्हामुळे अनेकांना उष्मघाताच्या समस्या होतात. उष्मघातामुळे अनेक लोकांना खूप त्रास होतो. उन्हाळा सुरू होताच तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्या होतात.

वातावरणातील उष्णतेमुळे, शक्तपणा जाणवतो किंवा उन्हामुळे शरीर दिहायडेट होते आणि कधीकधी असे होते की एखाद्याला रुग्णालयात दाखल करावे लागते. अशा परिस्थितीत, काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

उन्हाळ्यात तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. आहार तज्ञांच्या नुसार, उन्हाळा सुरू होताच दिवसभरात ४-५ लिटर पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. तुमच्या शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी जास्तीत जास्त फळांचा आहार समावेश करा.

सूर्यकिरण थेट डोक्यावर पडली तर स्ट्रोकचा धोका
उष्मघातापासून बचाव करण्यासाठी सर्वप्रथम, जेव्हा तुम्ही कुठेही बाहेर जाल तेव्हा तुमचे डोके झाकून घ्या. दुपारच्या सूर्यप्रकाशाचे तीव्र सूर्यकिरण थेट डोक्यावर पडली तरच

केल्यास, भारतात जे जे क्रांतीकारक झाले, जे संत झाले, जे देशभक्त स्वातंत्र्यासाठी लढले आणि त्यासाठी हुतात्मा झाले, जे शास्त्रज्ञ झाले, जे समाजाच्या उन्नतीसाठीच जगले, ज्यांनी समाजाच्या उत्थानासाठी संघटना निर्माण करण्यास आपले जीवन वाहिले, त्या सर्वांचे पूर्ण चरित्र हे तरुण पिढीला, लहान मुलांना अभ्यासासाठी ठेवले पाहिजेत. यांच्या कथा तरुणांसमोर आल्या पाहिजेत. तरच भावी पिढीला भविष्याचे जीवन आदर्श मिळू शकेल.

आपले जीवन हे शुद्ध आचरणाने, प्रामाणिक, पारदर्शी तसेच कष्ट आणि मेहनत करणारे अन् देशभक्तीपूर्ण असावे.त्यामुळे देशासाठी जगणे आणि मरणे, याची प्रेरणा मिळेल, असेच शिक्षण हवे, तरच देश वैभवशाली होईल. त्यासाठीच आपल्याला चारित्र्यसंपन्न तरुण पिढी निर्माण करणे गरजेचे आहे.आणि त्यासाठी सत्य, प्रामाणिकपणा असलेले शिक्षण हवेत. आज देशातील आतंकवाद, भ्रष्टाचार, महागाई, लोकसंख्या विस्फोट, बेरोजगारी, पर्वावरण, पाणीटंचाई सारखे प्रश्न उद्या अराजक निर्माण करतील. त्याला चारित्र्य निर्माण करणारे शिक्षण हेच उत्तर आहे.


उच्चशिक्षित असण्यापेक्षा सुसंस्कारांचे शिक्षण महत्त्वाचे

सध्याची मुले आणि तरुण यांना हॅरी पॉटर वाचून संस्कारीत पिढी निर्माण

होणार असे आपल्याला वाटत असेल तर कुठेतरी आपणच चुकीच्या विचार पद्धतीला घेवून पुढे जात तर नाही ना ! हा प्रश्न प्रत्येकानी स्वतःला विचारण्यासारखा आहे. आणि त्या मिळालेल्या उत्तरातच जीवन आदर्श शोधण्यासारखे सुद्धा आहे.

■ ■ ■

उष्मघातापासून बचावासाठी करा घरगुती उपाय



शक्ता, उन्हाळ्यात बाहेर जाता तेव्हा तुमचे डोके झाकून ठेवा. जर गाडी चालवत असाल तर गाडी चालवताना हॅल्मेट घाला, बाहेरून घरी आल्यानंतर लगेच थंड पाणी पिऊ नका. तुमच्या शरीराला खोलीच्या तापमानावर थोडा आराम द्या. त्यानंतरच पाणी प्या. जर तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही उष्मघातापासून नक्कीच सुरक्षित राहाल. त्यासोबतच प्रत्येक अध्यां तासांने पाणी प्यावे.

■ ■ ■

एचडीएफसी बँक परिवर्तनच्या ग्रामीण विकास उपक्रमांतर्गत २९८ सीमावर्ती गावांना सामावून घेण्यात आले

मुंबई, १७ एप्रिल : एचडीएफसी बँक या भारतातील सर्वात मोठ्या खाजगी क्षेत्रातील बँकेने आपल्या सीएसएसआर शाखा परिवर्तन अंतर्गत ग्रामीण विकास उपक्रमांतर्गत देशभरातील २९८ सीमावर्ती गावांना सामावून घेतले आहे. हे गावांचे समूह आसाम, अरुणाचल प्रदेश, बिहार, गुजरात, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख, राजस्थान, सिक्कीम, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांच्या सीमावर्ती भागात वसलेली आहेत. येथ्या काही वर्षात अशा आणखी १५० सीमावर्ती गावांपर्यंत आपली पोहोच वाढविण्याची बँकेची योजना आहे. हे उपक्रम सीमा क्षेत्र विकास कार्यक्रम आणि व्हायब्रंट व्हिलेजिस् प्रोग्राममध्ये नमूद केलेल्या राष्ट्रीय विकास ध्येयांशी सुसंगत आहेत.

हिमालयाच्या उत्तर आणि ईशान्य दिशेकडील आणि देशाच्या परिचिमेस वाळवंटी प्रांतांच्या सीमेवर वसलेल्या गावांना बऱ्याचदा खडतर भूभाग, आवश्यक सेवांपर्यंत मर्यादित पोहोच आणि त्यांच्या दुर्गम जागामुळे आर्थिक असुरक्षितता यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. या प्रदेशात गरजेनुसार कार्य करून परिवर्तने येथील सुमारे पाच लाख लोकांच्या जीवनावर



सकारात्मक परिणाम केला आहे.

या क्षेत्रात बँकेने दोन मुख्य प्रकारचे प्रकल्प लागू केले आहेत: १) सर्वांगीण ग्रामीण विकास कार्यक्रम : याच्या अंतर्गत ३६-४८ महिन्यांच्या कालावधीत १५-२० जवळपासच्या गावांच्या समूहावर लक्ष केंद्रित करण्यात येते. यात ग्रामीण विकास, शिक्षण, कौशल्य विकास, आर्थिक समावेशकता, आरोग्य आणि स्वच्छता; आणि नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन सारख्या विविध पैलूंचा समावेश आहे. २) फोकर्ड डेव्हलपमेंट प्रोग्राम : हा उपक्रम हस्तक्षेपाच्या विशिष्ट क्षेत्रांना लक्ष्य बनवतो, ज्यामुळे एका क्षेत्रात संकेंद्रित परिणाम दिसतो.

एचडीएफसी बँकेचा परिवर्तन उपक्रम विविध सीमावर्ती प्रदेशात राहणाऱ्या ग्रामीण समुदायांना सक्षम बनविण्याबाबत वचनबद्ध आहे, जसे की- अरुणाचल प्रदेशातील लोअर दिबांग व्हॅली आणि शी योमी; आसाममधील बक्सा आणि उदलगुडी; बिहारमधील किसानगंज, पश्चिम चंपारण आणि मधुबनी; गुजरातमधील बनावकांठा, कच्छ आणि पाटण; लडाख; मणिपूरमधील चंदेल; मेघालयातील ईस्ट जयंतिया हिल्स; पंजाबातील फाझिलका आणि पठाणकोट; राजस्थानातील बाडमेर; सिक्कीममधील म्यालशिंग वेस्ट आणि पेक्यॉंग; उत्तर प्रदेशातील पिलिभीत;

आणि उत्तराखंडमधील चमोली.

प्रस्तुत उपक्रमाविषयी बोलताना एचडीएफसी बँकेचे डीएमडी कैझाद भरूचा म्हणाले, टेक्नॉलॉजी-सक्षम शिक्षण, सुधारित कृषी उत्पादकता, अक्षय ऊर्जा आणि आजीविकेच्या संधींपर्यंत पोहोच प्रदान करून आम्ही भारताच्या सीमावर्ती गावांमध्ये अर्थपूर्ण प्रभाव निर्माण करण्याबाबत वचनबद्ध आहोत. राष्ट्रीय विकास लक्ष्यांशी सुसंगत राहून आम्ही स्थानिक समुदाय, स्वयंसेवी संस्था आणि सरकारी संस्थांशी भागीदारी करतो आणि असे समर्थ, आत्मनिर्भर आणि ऊर्जवान समुदाय घडवतो, जे देशाच्या आर्थिक आणि सामाजिक जडणघडणीत योगदान देतात.

एचडीएफसी बँकेचे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचे प्रमुख नुसरत पठाण म्हणाले, ग्रामिक विकासाप्रती एक सर्वंकष दृष्टिकोन असणे हे केवळ इष्ट नाही, तर त्याची आत्यंतिक गरज आहे. विशेषतः सीमावर्ती भागांमध्ये. आम्ही याची खातरजमा करतो की, एका क्षेत्रातील प्रगती इतर क्षेत्रांमधील सकारात्मक परिणामांना मजबूती देईल आणि ते परिणाम वाढवेल आणि त्यायोगे आमच्या कार्याचा प्रभाव जास्तत जास्त दिसेल.

आयडीएफसी फर्स्ट बँक बोर्डाने ७,५०० कोटी रुपयांच्या निधी संकलनाला मान्यता दिली

मुंबई, १७ एप्रिल : आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या संचालक मंडळाने आज झालेल्या बैठकीत जागतिक वाढीच्या गुंतवणूकदार वॉरबर्ग पॅिक्स एलएलसीची संलग्न कंपनी करंट सी इन्व्हेस्टमेंट्स बी.व्ही. ला अंदाजे रु.४,८७६ कोटी रुपयांच्या इक्विटी कॅपिटल (सीसीपीएस) आणि अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी (एडीआयए) ची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या प्लॅटिनम इन्व्हिक्टस बी २०२५ आरएससी लिमिटेडला अंदाजे रु.२,६२४ कोटी रुपयांच्या इक्विटी कॅपिटल (सीसीपीएस) ला मान्यता दिली. प्रस्तावित इश्यूज शेअरहोल्डर आणि नियामक मॅन्युअलच्या अधीन आहेत.

गेल्या सहा वर्षात, आयडीएफसी फर्स्ट बँकेने पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित केलेल्या डीएफआयच्या वारशापासून ते आधुनिक, तंत्रज्ञानावर आधारित, संपूर्ण भारतातील, सार्वत्रिक बँक बनण्यात यशस्वी परिवर्तन घडवून आणले आहे. या प्रक्रियेत, त्यांनी भारतातील एक आघाडीची खाजगी क्षेत्रातील बँक बनण्यासाठी वितरण, तंत्रज्ञान आणि प्रतिभेमध्ये लक्षणीय गुंतवणूक केली आहे. या काळात, ठेवीमध्ये ६ पट वाढ झाली, कर्जे आणि कर्जे टुप्पट झाली आणि कॅसा गुणोत्तर ८.७% वरून ४७.७% पर्यंत लक्षणीयरीत्या सुधारले आहे. आर्थिक वर्ष १९ मध्ये १,९४४ कोटी रुपयांचा तोटा होता, तो आर्थिक वर्ष २४ मध्ये २,९५७ कोटी रुपयांच्या नफ्यात पोहोचला. तथापि, मायक्रोफायनान्समधील उद्योगव्यापी आव्हानांमुळे आर्थिक वर्ष २५ च्या ९ महिन्यांत नफा कमी झाला, ज्याचा बँकेने चांगला सामना केला आहे. या निधी

उभारणीसह, एकूण भांडवली पर्याप्तता १६.१% वरून १८.९% पर्यंत वाढेल (३१ डिसेंबर २०२४ रोजी बँकेच्या भांडवली स्थितीवर मोजले जाणारे सीईटी-१ गुणोत्तर १६.५%), बँकेचा ताळेबंद मजबूत करेल आणि मजबूत आणि स्वयंपूर्ण नफा वाढीसाठी ती स्थानबद्ध करेल. आयडीएफसी फर्स्ट बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ व्ही. वैद्यनाथन म्हणाले, पार्ल्या दिवसापासूनच, आम्ही भारतात जागतिक दर्जाची बँक उभारण्याच्या दीर्घकालीन दृष्टिकोनासह बँकेचा पाया रचला आहे. आम्ही ग्राहकांसाठी सहानुभूतीची संस्कृती निर्माण करत आहोत आणि उच्च दर्जाची ग्राहक सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही तांत्रिकदृष्ट्या प्रगत आहोत आणि अत्याधुनिक सेवा देत राहतो.

बँकेने नफ्यात पाऊल ठेवले आहे आणि आता ती एका महत्वाच्या टप्प्यावर आहे, जिथे आमची उत्पन्न वाढ ओपेक्स वाढीपेक्षा सातत्याने जास्त राहण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे ऑपरेटिंग लीव्हेजमध्ये सुधारणा होईल. गुंतवणुकीच्या टप्प्यात असलेले अनेक व्यवसाय मोठ्या प्रमाणात नफा कमावतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. वॉरबर्ग पॅिक्स परत येणे आणि एडीआयए च्या पूर्ण मालकीच्या उपकंपनीचे आमचे भागधारक म्हणून स्वागत करणे खूप छान आहे. आमच्यावर आणि आमच्या भविष्यातील विकास योजनांवर विश्वास ठेवल्याबद्दल आणि अस्थिर जागतिक परिस्थितीतही आमच्यात गुंतवणूक केल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. ग्राहकांना आवडणारी आणि मजबूत

युनिट इकॉनॉमिक्सद्वारे समर्थित एक मजबूत, आदरणीय फ्रॅंचायझी तयार करूनच आम्ही आमच्या भागधारकांना शाश्वत दीर्घकालीन परतावा देऊ असा आमचा विश्वास आहे. विशाल महादेविया, व्यवस्थापकीय संचालक, प्रमुख आशिया प्रायव्हेट इक्विटी आणि जागतिक सह-प्रमुख वित्तीय सेवा, वॉरबर्ग पॅिक्स म्हणाले, आम्हाला विश्वास आहे की भारतीय बँकिंग क्षेत्र एक रोमांचक संधी सादर करते आणि दीर्घकालीन वाढीसाठी सज्ज आहे. वॉरबर्ग पॅिक्समध्ये, अपवादात्मक संघांसोबत भागीदारी करण्याचा आमचा दीर्घ इतिहास आहे. आम्ही आयडीएफसी फर्स्ट बँक टीमला त्यांच्या सुरवातीच्या काळापासून एक दशकाहून अधिक काळ ओळखतो आणि बँकेची उभारणी जवळून पाहिली आहे. वाढीच्या पुढील टप्प्यात आणि शाश्वत आरओई सुधारणांमध्ये त्यांना पाठिंबा देण्यासाठी आयडीएफसी फर्स्ट बँक टीममध्ये पुन्हा गुंतवणूक करण्यास आम्हाला उत्सुकता आहे.

एडीआयएच्या प्रायव्हेट इक्विटीज विभागाचे कार्यकारी संचालक हमद शाहवान अल धाहरी म्हणाले, आयडीएफसी फर्स्ट बँकेने भारतातील आघाडीच्या खाजगी क्षेत्रातील बँकांपैकी एक म्हणून स्वतःला दृढपणे स्थापित केले आहे, ज्याला अनुभवी व्यवस्थापन पथकाचे पाठबळ आहे. गेल्या काही वर्षात त्यांनी त्यांचे तंत्रज्ञान आणि शाखा पायाभूत सुविधांचा विस्तार केला आहे आणि भविष्यासाठी ते चांगल्या स्थितीत आहे. ही गुंतवणूक बँकेच्या सतत वाढीला पाठिंबा देण्यासाठी आहे, ज्यामुळे देशातील वित्तीय उत्पादनांची वाढती मागणी पूर्ण करता येईल.

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या संकेतस्थळाचे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन!

पणजी (गोवा), १७ एप्रिल : सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष या निमित्ताने फर्मागुडी, फोंडा, गोवा येथे १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या SanatanRashtraShankhnad.in या इंग्रजी भाषेतील संकेतस्थळाचे उद्घाटन गोवा राज्याचे मुख्यमंत्री श्री. प्रमोद सावंत यांच्या हस्ते पर्वरी, गोवा येथील मुख्यमंत्री कार्यालयात करण्यात आले.

या वेळी मुख्यमंत्र्यांनी संकेतस्थळाचे अवलोकन केले, तसेच कार्यक्रमासाठी



शुभेच्छा दिल्या. या वेळी या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या स्वागत समितीतील पू. पृथ्वीराज हजारे, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन

राजहंस, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, तसेच श्री. नारायण नाडकर्णी, श्री. मधुसूदन कुलकर्णी आणि अधिवक्ता राजेश

गावकर असे उपस्थित होते. या संकेतस्थळावर सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाविषयी माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सध्या सनातन

राष्ट्राचा उद्देश; सनातन राष्ट्राचा शंखनाद करताना भगवान श्रीकृष्णाचे बोधचिन्ह; सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा परिचय; सनातन संस्थेची माहिती; कार्यक्रमाला उपस्थित राहणारे संत, महंत, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रतिष्ठित व्यक्ती यांची माहिती; सांस्कृतिक कार्यक्रम; लोककला आदींची चित्रे प्रातिनिधिक चित्रे ठेवण्यात आली आहेत. पुढे कार्यक्रमाच्या दृष्टीने वेळोवेळी अधिक माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच सनातन संस्थेच्या वतीने या महोत्सवासाठी धर्मदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अखिल भारतीय मारवाडी महिला परिषद नागपूर शाखेने वर्धमान नगर चौकात चप्पल आणि टॉवेल वाटप



नागपूर, १७ एप्रिल : यावर्षीही, अखिल भारतीय मारवाडी महिला संमेलन नागपूर शाखेने नागपूरच्या कडक उन्हापासून ये-जा करणाऱ्यांना दिलासा देण्यासाठी वर्धमान नगर चौकात चप्पल आणि टॉवेलचे वाटप केले. येणाऱ्या-

जाणाऱ्यांना ताक, फळे, टरबूज, काकडी इत्यादींचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून माजी नगरसेविका आणि ललिता पब्लिक स्कूलच्या संचालिका चेतना जी टांक उपस्थित होत्या. संस्थेच्या अध्यक्ष

श्रीमती किरण सराफ आणि सचिव श्रीमती रजनी अग्रवाल यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दरवर्षी उन्हाळ्यात वर्धमान नगर चौकातील पिण्याच्या पाण्याच्या स्टॉलवर कडक उन्हापासून आराम मिळावा म्हणून संस्थेकडून हा प्रकल्प हाती घेतला जातो. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष सौ. किरण सराफ, सचिव रजनी अग्रवाल, उपाध्यक्ष माया शर्मा, सुषमा अग्रवाल, पुष्पा अग्रवाल, उमा गोयल, निशा बाजोगिया, रवीता अग्रवाल, निर्मला गोयंका, शीतल गोयल, सुनैना शर्मा, शीतल अग्रवाल, रचना अग्रवाल, जयश्री वैरगी, जयश्री वैशाख आदी उपस्थित होते.

आनंद इंगळे आणि श्वेता पेंडसे ‘या’ नाटकातून रंगभूमीवर पहिल्यांदाच येणार एकत्र

मुंबई, १७ एप्रिल : मराठी रंगभूमीला गौरवशाली परंपरा लाभली आहे. अनेक प्रतिभावान नाटककारांनी, लेखक -दिग्दर्शकांनी आपल्या वैविध्यपूर्ण नाट्यकृतींनी प्रेक्षकांची मने जिंकत रंगभूमीचा एक काळ गाजवला. तेव्हाची अनेक नाटके आज इतक्या वर्षांनंतरही नाट्य रसिकांच्या आणि निर्माता - दिग्दर्शकांच्या मनावर गारुड करून आहेत. यातील काही नाटकांना पुनरुज्जीवीत करण्याचे धाडस आजचे काही निर्माते करताना दिसताहेत. जुने ते सोने या उत्कृष्टप्रमाणे काही जुन्या नाटकांचे पुनरुज्जीवन करून ती नव्या संचात सादर केली जात आहेत. अशा या क्लासिक नाटकांच्या निमित्ताने प्रेक्षकवर्ग पुन्हा मराठी नाटकांकडे वळू लागला आहे. या यादीत शेखर ढवळीकर लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित नकळत सारे घडले या नाटकाचा समावेश झाला आहे. प्रत्येक पिढीचे एक मत असतं, एक दृष्टिकोन असतो. कोण बरोबर ? कोण चुक ? पिढ्यांमधल्या वाढलेल्या अंतराचा हा तिढा सोडवायचा तरी कसा ? यावर भाष्य करत नकळत सारे घडले मनोरंजक नाट्य आपल्या प्रत्येकालाच स्वतःकडे - विविध नाते संबंधांकडे आणि एकूणच आपल्या मूल्यव्यवस्थेकडे पहायची एक निराळी दृष्टी देते.

शब्दकोडे क्रमांक २०८८

१	२	३	४	५	६	७	८	९	१०
११		१२	१३	१४			१८		
१९		२०	२१	२२	२३	२४		२५	
	२६	२७		२८			२९	३०	३१
३२	३३			३८	३९	४०			
४६			४८	४९	५०				
		४१				४२		४३	
४४			४५	४६	४७		४८		
४९		५०		५१		५२	५३	५४	
	५५		५६	५७	५८	५९			
	६०		६१	६२	६३			६४	
६५	६६	६७	६८	६९	७०				
७१		७२		७३	७४			७५	
७६			७७	७८					

आडवे शब्द:-

- १) शाळेचे प्रमुख
- २) सूत्रांचे एक नाव
- ३) रागावलेला
- ४) सापाने त्यागलेली त्वचा
- ५) सुळें
- ६) प्रशाला
- ७) नंतर
- ८) नेता, चित्रपटाचा हिरो
- ९) तूतून
- १०) चुणीदार पट्टी
- ११) जगातील
- १२) खरकट्याचा डींग
- १३) सूर्य
- १४) रजनी

- १५) जन्ममूळ
- १६) सेवक
- १७) पंजाब मधील दोन नद्यांची नावे
- १८) बारीक झणझण
- १९) मृत्यू
- २०) व्याज आकारणीतील द.सा.द.शे.
- २१) मयूर
- २२) निमग्न
- २३) यज्ञ
- २४) कबूतर
- २५) रतिचा पती
- २६) उद्याच्या नंतरचा दिवस
- २७) अथवा, किंवा
- २८) शर्त, परंतु, अट
- २९) एक रंगीत कंदमूळ

- २०) कोथिंबीरीचे बी
- २१) पाणी
- २२) झाडाभोवतीचा कडा
- २३) निर्धन झालेला, दरिद्री
- २४) कलाच्या विरुद्ध
- २५) खांद्या, खांद्याचा सांधा
- २६) बुद्धीने कमी असलेला
- २७) मीठ
- २८) उसनवार
- २९) निष्ठात (गुन्हेगार)
- ३०) अफवा
- ३१) एक दिंदल धान्य
- ३२) इकास
- ३३) लेखणी
- ३४) प्रस्थान करणे

आज का अंदाज

शुक्रवार १८ एप्रिल २०२५

पत्थर फोड एकच

कल्याण बाजार	मुंबई बाजार
२ ३ ६ ९	२ ५ ६ ७
११० १४८ १५० १३५	१२९ २३० २४० १२४
२२८ ३४६ २६८ ३६०	२४६ ३५७ ३६७ २७८
३३६ ६७० ३३० ५६८	५८९ ४५६ ४४८ ३७७

महासागर ● शुक्रवार, दि. १८ एप्रिल २०२५

अकोला

पान ६

अकोला जिल्ह्यामधील कोचिंग क्लासेसचे संचालक यांची विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीकोणातून बैठक



■ अकोला, दि. १७ (प्रतिनिधी) : दि. १६/०४/२०२५ रोजी मा. पोलीस अधीक्षक श्री बच्चनसिंह यांचे अध्यक्षते खाली अकोला जिल्हा मधील कोचिंग क्लासेसचे संचालक यांची पोलीस अधीक्षक कार्यालय विजय हॉल येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीस ८८ कोचिंग क्लासेसचे संचालक हे उपस्थित होते. सदर बैठकी मध्ये मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सतिश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविक दरम्यान अकोला जिल्ह्या मधील ८८ कोचिंग क्लासेस सुरक्षा संदर्भात पोलीस विभागा कडून सर्व करण्यात आला होता. ८८ कोचिंग क्लासेस पैकी ६७ ठिकाणी सि. सि.टि.व्ही., ३७ ठिकाणी सुरक्षा गार्ड, ४८ ठिकाणी आपतकालीन सुविधा, ५० तका

पेटी असल्याचे सर्व मध्ये निदर्शनास आले. तसेच ०३ ठिकाणी अ‍ॅन्टी रॅंगिंग सेल, १५ ठिकाणी विशाखा समीती, ६३ ठिकाणी पोलीस हेल्प लाईन नंबर बोर्ड व ८४ ठिकाणी समोपदेशन सुविधा उपलब्ध आहेत. त्यानंतर अकोला जिल्हा पोलीस दलातर्फे नागरिकांच्या सुरक्षा संदर्भात राबविण्यात येणा-या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. बैठकी दरम्यान उपस्थित मान्यवरांपैकी प्रा. देशमुख सर, प्रा. काळपांडे सर, प्रा. बाटे सर, प्रा. ढवले सर, तसेच प्रा. झाडे सर यांनी त्याचे मनोगत व्यक्त केले. मनोगता दरम्यान त्यांनी अकोला जिल्हा पोलास प्रशासन पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंह साहेब यांचे मार्गदर्शनाखाली राबवित असलेल्या उपक्रमा विषयी प्रशंसा केली व तसेच पोलीस प्रशासना कडून अपेक्षित

असलेल्या सहकार्याबद्दल मुद्दे उपस्थित केले. मान्यवरांचे मनोगत व्यक्त झाल्यानंतर मा. पोलीस अधीक्षक सा. यांनी उपस्थित संचालक यांना विद्यार्थी सुरक्षा संदर्भात मार्गदर्शन करताना मा. पोलीस अधीक्षक सा. यांनी उ. अ. ट. ए. ड. हया संकल्पने बाबत सविस्तर माहिती दिली. याअंतर्गत सि. सि. टि. व्ही., क्लासेस मधील प्रवेश नियंत्रण, आपत्कालीन परिस्थिती देण्यात येणारा तात्काळ प्रतिसाद, भावनिक सुरक्षा आणि संवेदशिलता याबाबत विस्तृत माहिती दिली. व उपस्थित सर्व संचालक यांना अकोला जिल्हा पोलीस प्रशासना कडून अपेक्षित असलेल्या सहकार्याबद्दल आश्वासन दिले. सदर बैठकीला उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार प्रदर्शन परीविक्षाधिनि पोलीस उपनिरीक्षक खोबरगाडे यांनी केले.

'त्या' अटकेतील आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी

■ तेल्हारा, दि. १७ (प्रतिनिधी) : तेल्हारा तालुक्यातील फाट्यावरील दहिगाव प्रवेशद्वारावर लावलेले निळे ध्वज मोडणे व पाहणाऱ्याशी हुजत घालणाऱ्या तसेच त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याने फिर्यादीच्या तक्रारीवरून अटक करण्यात आलेल्या सातही आरोपींना तेल्हारा न्यायालयात दि. १६ एप्रिल रोजी तेल्हारा न्यायालयात पोलीसांनी हजर केले असता त्यांना विद्यमान न्यायाधीशांनी एक दिवसाचा पोसीआर मंजूर केला आहे.

हिंदू बांधवांवर खोटे गुन्हे दाखल करण्याच्या निषेधार्थ उद्या तेल्हारा बंद चे आवाहन

■ तेल्हारा, दि. १७ (प्रतिनिधी) : दहीगाव येथील घडलेल्या घटनेत हिंदू समाज बांधवांवर खोटे व चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ १८ एप्रिलला तेल्हारा बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तालुक्यातील दहिगाव येथे १६ एप्रिल ला दहीगाव फाट्यावरील कमान वरील निळे झेंडे काढून त्याचा अवमान करून धार्मिक भावना दुखावल्याबद्दल दहीगाव येथील काही युवकांवर तेल्हारा पोलीस स्टेशन येथे दहिगाव येथील काही नागरिकांच्या वतीने चुकीच्या पद्धतीने तक्रार देण्यात आली व याद्वारे तेल्हारा पोलीस स्टेशन ने सखोल चौकशी न करता घाईगडबडीने खोटे गुन्हे दाखल केले गेले तरी हे गुन्हे मागे घेण्यात

गुन्हे दाखल करण्याच्या निषेधार्थ उद्या तेल्हारा बंद चे आवाहन



याचे या निषेधार्थ उद्या दिनांक १८ एप्रिल ला शुक्रवार रोजी बेमुदत तेल्हारा शहर म्हणजे आवाहन समस्त हिंदू संघटना हिंदू

समाज व व्यापारी व्यावसायिक वर्ग यांच्या वतीने स्वयंप्रतीने आवाहन करण्यात आले आहे अशा प्रकारची निवेदन ठाणेदार

पोलीस स्टेशन तेल्हारा यांच्याकडे देण्यात आले आहे निवेदनावर अनेक हिंदू समाज बांधवांच्या स्वाक्ष्या आहेत.

राष्ट्रीय चर्मकार महासंघ महिला आघाडीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी



■ अकोला, दि. १७ (प्रतिनिधी) : स्थानिक अकोला दिनांक १४ एप्रिल रोजी अशोक वाटिका येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी करण्यात आली. राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माजी समाज कल्याण मंत्री बबनरावजी घोलेप राज्याचे निरीक्षक गजानन भटकर रामाभाऊ उंबरकर यांच्या आदेशानुसार अशोक वाटिका येथे राज्याचे निरीक्षण गजानन भटकर यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार तसेच क्रांतीसुर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यास हार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. तसेच राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ संज्योती मांगे यांनी तिमिरातून तेजा

कडे नेणाऱ्या व स्त्रियांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणाऱ्या व गुलामगिरीच्या बेड्यातून मुक्त करणारे गुणगुण ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. कार्यक्रमाला उपस्थित कार्याध्यक्ष लीलाताई चीम शहराध्यक्ष छायाताई इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष वनिता गवई सचिव वंदनाताई कांबळे मधुमती लोखंडे, छायाताई पटके, गीता डामरे, प्रमिला वानेडकर, वंदना भटकर, निवेदिता बेलोरकर संगीता ठोसरे, प्रतिभा शिरभाते मंगला चोपडे जिल्हाध्यक्ष प्रवीण चोपडे महासचिव सुनील गवई, शिवलाल इंगळे, ताजने साहेब शेंगोकर साहेब योगेश इंगळे, भास्कर शिरभाते बहुसंख्येने पेट्टेस बॉडी चे पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या.

विश्व हिंदू परिषद-बजरंग दल राष्ट्र सुरक्षा यज्ञ व धर्मशस्त्र दीक्षा समारोह संपन्न

■ तेल्हारा, दि. १७ (प्रतिनिधी) : स्थानिक भागवत मंगल कार्यालयात बुधवार दि. १६.०४.२०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता विश्व हिंदू परिषद-बजरंग दल तेल्हारा प्रखंडचा राष्ट्र सुरक्षा यज्ञ, धर्मशस्त्र दीक्षा समारोह संपन्न झाला. राष्ट्र सुरक्षा यज्ञ व धर्मशस्त्र दीक्षा समारोहाच्या अध्यक्षस्थानी तेल्हारा प्रखंड अध्यक्ष मनोहर चित्तलंगे हे होते तर प्रमुख वक्ते प्रांत सहसंयोजक सुरज भगोवार होते. तर मंचावर विभाग मंत्री संजय दुबे, विभाग संयोजक हरी ओम पांडे, तेल्हारा सहसंयोजक आकाश पीवाल, अकोला जिल्हा उपाध्यक्ष राहुल शृंगारकर, रा. स्व. संघाचे तालुका कुटुंब प्रबोधन प्रमुख सुरेश शिंगणारे यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांच्या मूर्तीचे मान्यवरांच्या हस्ते पूजन, दीप प्रज्वलन, करण्यात आले. तर मंचावरील मान्यवरांचे सर्वश्री आकाश पिवाल, मयूर मलिये व बजरंग दल कार्यकर्त्यांनी



स्वागत केले. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बजरंग दलाचे प्रखंड प्रमुख निलेश खेडटे यांनी केले. राहुल शृंगारकर यांनी प्रास्ताविकातून तेल्हारा तालुक्यातील विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या कार्याची व आवश्यकतेची माहिती दिली. राष्ट्र सुरक्षा यज्ञ व धर्मशस्त्र दीक्षा समारोहाचे प्रमुख वक्ते सुरज भगोवार यांनी हिंदू धर्म

अनादी असल्याचे सांगून त्रिशूल हे धर्म प्रतीक आहे. आगामी भविष्यकाळ उन्नत बनवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सजग राहणे गरजेचे आहे, गोसेवा, लव जिहाद, आया बहिणींवर होणारे अत्याचार याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तसेच कार्यकर्त्यांनी कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, स्वदेशी, नागरी शिष्टाचार या पंच परिवर्तनाचा अंगीकार करावा असे आवाहन भगोवार यांनी कार्यकर्त्यांना केले. यावेळी मंचावरील

मान्यवरांच्या हस्ते उपस्थित बजरंगी यांना त्रिशूल दीक्षा दिली. जोशी महाराजांच्या पौरोहित्याखाली पार पडलेल्या तथा यजमान वेद शर्मा यांचे हस्ते यज्ञकुंडात विधिवत आहुती अर्पण करण्यात आली. उपस्थित बजरंगी कार्यकर्त्यांनी यज्ञकुंडात आहुती समर्पित करून मंगलसूत्र मनाटाला बांधून घेतले. जय श्रीराम, भारत माता की जय, वंदे मातरम, देश का दल बजरंग दल इत्यादी घोषणांनी समारंभाचे समापन झाले.

संत तुकाराम महाराज सौंदर्यीकरनाचे अपूर्ण काम पूर्ण करा तेलहारा शिवसेनेची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी

■ गोपीकिशनजी बाजोरिया यांच्या प्रयत्नामुळे मिळाला होता दोन कोटी रुपयांचा निधी ■ तेल्हारा, दि. १७ (प्रतिनिधी) : स्थानिक जगदगुरु संत तुकाराम महाराज सौंदर्यीकरण व विविध विकास कामांकरिता शिवसेना उपनेते मा. आमदार गोपीकिशनजी बाजोरिया यांच्या प्रयत्नामुळे तेल्हारा नगरपालिकेला दोन कोटी रुपयांचा निधी मिळाला होता त्या निधीमधून सौंदर्यीकरनाचे काम करण्यात आले परंतु सदर काम अपूर्ण असून उर्वरित काम लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी शिवसेना तेल्हारा तालुका व शहराच्या वतीने तालुका प्रमुख प्रवीण वैष्णव व शहर प्रमुख अनिकेत ढवळे यांच्या नेतृत्वात मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आले आहे. शिवसेना उपनेते मा. आ. गोपीकिशनजी बाजोरिया यांच्या प्रयत्नामुळे तेल्हारा पालिकेला वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत संत तुकाराम महाराज चौक ते माँ जिजाऊ उद्यान पर्यंत सिमेंट कॉन्क्रीट रस्ता बांधकाम, विद्युतीकरण व संत तुकाराम महाराज चौकाचे सौंदर्यीकरण करणे याकरिता दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला होता त्या माध्यमातून पाकिनेने रस्त्याच्या मध्यभागी उत्कृष्ट सौंदर्यीकरनाचे काम केले यापूर्वी सुद्धा मा. आ.



गोपीकिशनजी बाजोरिया यांनी सौ. कान्होपात्राताई फाटकर नगराध्यक्ष असताना संत तुकाराम महाराज चौक सौंदरीकरणकरिता आपल्या निधीतून लाखो रुपयांचा निधी मंजूर करून सौंदर्यीकरनाचे काम केले होते. परंतु आता जे सौंदर्यीकरण साकारण्यात आले आहे तेथे दररोज धूळ बसत असल्यामुळे सौंदर्यीकरनावर परिणाम होत आहे तरी आपण सौंदरीकरणच्या स्वच्छतेकडे व साफसफाईकडे लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे त्या करिता नगरपालिकेच्या माध्यमातून दररोज स्वच्छता व साफसफाई करण्यात यावी जेणे करून सौंदरीकरणच्या कामाची विटंबना होणार नाही याकडे मुख्याधिकारी या नात्याने आपण विशेष लक्ष द्यावे तसेच सौंदर्यीकरणाचे संरक्षण व्हावे याकरिता चारही बाजूला सुरक्षा कठळे वेळ न घालता बसविण्यात यावे, सौंदर्यीकरनाच्या वरच्या बाजूला भरीव अशा प्रकारे तुळसाबाई लावण्या यावी एकेरी दुहेरी पानांचे जे झाड फांदी लावण्यात आले आहे ते

काढण्यात यावे त्या ठिकाणी भरीव अशी तुळसाबाई लावण्यात यावी व चारही बाजूला जेथे तुळसाबाई लावण्याकरिता व्यवस्था करण्यात आलेली आहे तेथे तुळसाबाई लावण्यात यावी जेणेकरून सौंदरीकरणात अधिक भर पडेल व सौंदरीकरणाचे उर्वरित राहिलेले काम लवकर पूर्ण करण्यात यावे तसेच सौंदर्यीकरनाच्या वरच्या बाजूला जे विद्युत तार गेलेले आहेत ते ताबडतोब काढून टाकण्यात यावे अशाप्रकारे सौंदर्यीकरनाचे राहिलेले उर्वरित काम लवकर करण्यात यावे जेणेकरून सौंदर्यीकरनात भर पडेल अशी मागणी शिवसेनेच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली आपण जर आमच्या या रास्त मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आम्हाला आंदोलन व्हावे याकरिता चारही बाजूला सुरक्षा कठळे वेळ न घालता बसविण्यात यावे, सौंदर्यीकरनाच्या वरच्या बाजूला भरीव अशा प्रकारे तुळसाबाई लावण्या यावी एकेरी दुहेरी पानांचे जे झाड फांदी लावण्यात आले आहे ते

हिवरखेड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी



■ हिवरखेड, दि. १७ (प्रतिनिधी) : येथील सम्यक नवयुवक पंच मंडळ तर्फे दि. १४ एप्रिल २५ रोजी हीवरखेड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्य पाहुण्यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन विषयक कार्याची माहिती दिली, शिका व संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश यावेळी उपस्थितांना दिला. अश्याप्रकारे भारत रत्न, बोधिसत्व, विश्वरत्न, कायदेपंडित, संपूर्ण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, थोरुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्याकरिता गावातील ज्येष्ठ नेते मंडळी कार्यक्रमाला उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय ऑलम्पियाड मध्ये किड्स पॅराडाईजला १९ सुवर्णपदक

■ पातुर, दि. १७ (प्रतिनिधी) : सायन्स ऑलम्पियाड फाउंडेशन या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ऑलम्पियाड परीक्षेचा पातूरच्या किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या १९ विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक मिळवून विक्रम केला आहे. सायन्स ऑलम्पियाड फाउंडेशनच्या वतीने संपूर्ण जगभरात जी के, विज्ञान, गणित विषयांच्या परीक्षा घेण्यात येतात. यामध्ये सोळा देशातील विद्यार्थी सहभागी होत असतात. नुकताच या परीक्षेचा निकाल घोषित झाला. यामध्ये पातूरच्या किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या एकोणवीस विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक मिळवण्याचा बहुमान मिळाला. या विद्यार्थ्यांच्या शाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे, कार्यकारी संचालिका सौ. ज्योत्सना गाडगे यांनी सन्मान केला. यामध्ये सायन्स, जी के आणि मॅथ ऑलम्पियाड मध्ये घवघवीत



यश मिळवून सुवर्ण पदक प्राप्त विद्यार्थी अन्वी तेजनकर, ऋतुजा राठोड ओम जाधव, प्राची धाडसे, अमृता शेंडे, मानसी देशपांडे, स्पंदन गाडगे, मनस्वी गवई, ऋषी खेकडे, अनुश्री ताले, आयरा खान, सीमा साजिद शेख, शरयू राखोडे, संग्राम इंगळे, स्मिता खरात, बोधी खंडारे, प्रवी नाकट, अश्विनी टाले, सिद्धांत पेंढारकर आदी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. संचालन चंद्रमणी धाडसे व नितु ढोणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रमणी

धाडसे, नीतू ढोणे, संकल्प व्यवहारे, नॅन्डू बोरकर, बजरंग भुजबटराव, अविनाश पाटील, हरीष सौंदळे, रविकिरण अवचार, पंजक आवचार, प्रतीक्षा भारसाकळे, शितल गुजर, ऋतुजा अवचार, नेहा उपवंत, नयना हाडके, स्वाती वालोकर, प्रियंका चव्हाण, पुजा खंडारे, प्रचाली थोराईत, रेश्मा शेंडे, इकरा अदिबा आलिलार खान, योगिता शर्मा, अक्षय ताथडे, नयना पटोले, सनीली पोहरे, कल्पना वानरे, शुभम पोहरे, मधुकर बोदडे यांनी प्रश्रम घेतले.

जाहीर लिलाव

या नोटीसीद्वारे असे कळविण्यात येते की, तालुका कृषि अधिकारी, अकोला यांच्या ताब्यात असलेले कार्यालयातील निरुपयोगी जडसंग्रह साहित्याचा लिलाव दिनांक २१/०४/२०२५ करावयाचा आहे. सदरचे जडसंग्रह साहित्य तालुका कृषि अधिकारी, अकोला या कार्यालयात ठेवलेले असून लिलावाचे दिवशी ते पाहावयास मिळेल.

सदर लिलावाबाबत नियम व अटी खालीलप्रमाणे आहेत. १. लिलावात भाग घेणा-या इसमास लिलावाच्या ठिकाणी दिलेल्या तारखेस अनामत रक्कम रु. ५०००/- रोख तालुका कृषि अधिकारी, अकोला यांचेकडे भरावी लागेल. त्यानंतरच लिलावात भाग घेता येईल. २. सर्वात जास्त रक्कम देणा-या इसमास लिलाव दिला जाईल. ३. लिलावात जाहीर केलेली व मान्य केलेली रक्कम लिलावाचे ठिकाणी रोख स्वरूपात भरावी लागेल व कार्यालयामार्फत त्याची पावती देण्यात येईल. ४. सर्व साहित्याचा लिलाव एकाच वेळी करण्यात येईल. ५. लिलावाची रक्कम या कार्यालयाने गृहित धरलेल्या रकमेपेक्षा कमी आल्यास लिलाव रद्द करण्याचा अधिकार तालुका कृषि अधिकारी, अकोला यांना राहिल. ६. लिलाव घेतल्यानंतर संपूर्ण रक्कम रोख भरणे साहित्य तातडीने न्यावे लागेल.

लिलावाचे ठिकाण:- तालुका कृषि अधिकारी, अकोला, जुणे अकोट स्टॅन्ड नाका खरेदी बिक्की इमारत, अकोला लिलावाची दिनांक :- २१/०४/२०२५. वेळ :- सकाळी ११.०० वाजता. ज्यांना जडसंग्रहातील वस्तु खरेदी करावयाच्या आहेत त्यांनी वरील ठिकाणी, वरील दिनांकास उपस्थित राहून अनामत रक्कम भरून लिलावात भाग घ्यावा.


लिलावाचे सर्व हक्क तालुका कृषि अधिकारी, अकोला यांचेकडे राहतील (शशिकिरण रा. जांभरुणकर) तालुका कृषि अधिकारी, अकोला

क./विमाका/अम/जाही/६२

ग्लिटर मेकअप करताना...

सध्या ग्लिटर मेकअपचा ट्रेंड आहे. हा मेकअप योग्य पद्धतीने केला तरच शोभून दिसतो. ग्लिटर म्हणजे चकमक आणि झगमग. पण या मेकअपमुळे चेहरा खूप चमकदार दिसणार नाही याबाबत दक्ष रहायला हवं. त्यासाठी उपयुक्त ठरणारे काही मुद्दे.

✱ चेहऱ्याच्या कोणत्याही एका भागावर ग्लिटर मेकअप करा. म्हणजे तुम्ही ग्लिटर आयलायनर किंवा आयशॅडो लावणार असाल तर स्पार्कली म्हणजेच चकाकत्या लिपलॉसचा वापर करू नका. संपूर्ण चेहऱ्यावर ग्लिटर वापरू नका.



✱ ग्लिटर वापरताना वेळेचं भान ठेवा. सकाळच्या वेळी ग्लिटर शोभून दिसणार नाही. रात्रीच्या वेळी गडद रंगाच्या पेहरावावर ग्लिटर मेकअप शोभून दिसेल.

✱ बाजारात ग्लिटर मेकअपची बरीच व्हायटी मिळते. पण नेहमी चांगल्या प्रतीची ग्लिटर उत्पादनं वापरायला हवीत. ग्लिटर आयशॅडो वापरायची असेल तर प्रेस्टेड ग्लिटर आयशॅडो

ब्युटी टॉक ✱ निवडा. यासोबतच ग्लिटर आयलायनरही चेहऱ्याचं सौंदर्य खुलतं. पण पहिल्यांदाच ग्लिटर मेकअपचा वापर करणार असाल तर सावधगिरी बाळगा. लूज ग्लिटरचा वापर शक्यतो टाळा. लूज ग्लिटर संपूर्ण चेहऱ्यावर पसरू शकतं. तसंच ग्लिटर मेकअप करताना ग्लिटर बेसचा वापर करा. यामुळे तुम्हाला परफेक्ट लूक मिळेल.

✱ डोळ्यांवर ग्लिटर मेकअप केल्यानंतर आसपास पसरलेलं ग्लिटर स्वच्छ करून मगच उर्वरित चेहऱ्याचा मेकअप करा.

✱ ग्लिटर मेकअप काढतानाही काळजी घ्यायला हवी. हा मेकअप हलक्या हाताने काढा. चेहऱ्याचा मेकअप काढताना स्क्रब वापरू नका. तसंच आधी डोळ्यांचा मेकअप काढा.



ना गपूरच्या अक्षय आणि दिव्या होले यांनी २०२० मध्ये अशी शेती सुरू केली, ज्यामुळे त्यांचे जीवनच बदलून गेले. यातून त्यांना कोट्यवधी रुपयेही मिळाले. या दोघांनी ४०० चौरस फूटांच्या लहान खोलीत हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केशरची लागवड सुरू केली. या तंत्राद्वारे खोलीत काश्मीरसारखी थंड आणि धुक्याची परिस्थिती निर्माण केल्यामुळे केशर वाढवणे शक्य झाले. आता ते केशराच्या शेतीतून दरवर्षी ५० लाख रुपये कमवत आहेत. या अनोख्या प्रयोगाची दखल घ्यायला हवी.

अक्षय आणि दिव्या होले यांनी केशराची लागवड करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांना भारतात केशरची मागणी खूप जास्त परंतु उत्पादन कमी असल्याचे ठाऊक होते. त्यामुळेच सर्वप्रथम या पिकाविषयी समजून घेण्यासाठी दोघेही काश्मीरला गेले. तिथे अडीच महिने घालवले आणि अनुभवी शेतकऱ्यांकडून केशर लागवडीबद्दल तपशीलवार जाणून घेतले. नंतर त्यांनी १०० केशर बियाण्यांपासून व्यवसायाची सुरुवात केली. या बियाण्यांचे वजन अवघे एक किलो होते. पहिल्या वर्षी त्यांना फक्त काही ग्रॅमच केशर मिळाले. पण दोघांनीही हार मानली नाही. पुढे कष्टाचे चीज झाले आणि हळूहळू केशराचे पीक वाढू लागले.

त्यानंतर या दोघांनी अधिक बियाणे खरेदी केले आणि शेतीचा विस्तार केला. त्यांनी ३५० किलो बियाण्यांमध्ये गुंतवणूक केली आणि पुढच्या कापणीत सुमारे १,६०० ग्रॅम केशर मिळवले. या यशाने प्रोत्साहित होऊन त्यांनी नागपूरमधील हिंगणा येथे ४८० चौरस मीटरचे आणखी एक युनिट देखील वसवले. आता त्याचे वार्षिक उत्पन्न ४० ते ५० लाख रुपयांच्या दरम्यान आहे. यातून ते स्वतःच यशस्वी झाले नाहीत तर १५० पेक्षा अधिक लोकांना केशर लागवडीचे प्रशिक्षणही दिले.

दिव्याच्या दारी केशराचे मळे

यापैकी २९ लोकांनी स्वतःची केसर युनिट्स स्थापन केली आहेत. यासाठी ते प्रति प्रशिक्षण १५,००० रुपये घेतात. म्हणजेच त्यांच्या उत्पन्नाचा हा स्रोतही वाढतो आहे.

मानिनी ✱ अक्षय आणि दिव्या यांनी एक भक्कम व्यवसाय मॉडेल तयार केले आहे. गेल्या वर्षी त्यांच्या आणि भागीदारांच्या युनिट्सनी मिळून ४५ किलो केशरचे उत्पादन घेतले. १०० चौरस फूटांचे युनिट उभारण्यासाठी सुमारे १० लाख रुपये खर्च येतो आणि त्यातून वार्षिक पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. ही एकदाच होणारी गुंतवणूक आहे कारण बियाणे एकदाच खरेदी करावे लागते. एका बी पासून तीन ते पाच फुले मिळतात आणि प्रत्येक फुलात केशराचे तीन धागे असतात.

या दोघांनी आतापर्यंत १.३ कोटी रुपये कमावले आहेत. या सगळ्यात केशराची गुणवत्ता राखणे हे त्यांच्या यशाचे रहस्य म्हणायला हवे. काश्मीरच्या केशर संस्थेने त्यांच्या केशराला प्रतवारी दिली आहे. हे केशर ६३० रुपये प्रति ग्रॅम दराने विकले जाते.

ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान केशरची कापणी केली जाते आणि उर्वरित वेळ बियाणे वाढवण्यात जातो. एकूणच हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पिकवल्या जाणाऱ्या केशराचा व्यवसाय खूपच फायदेशीर ठरत आहे. तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला तर कोणत्याही कठीण परिस्थितीत यश मिळवता येते, हेच या दोघांच्या यशावरून सिद्ध होते.



स्वतःला सक्षम बनवा

मै त्रिणीनो, कॉर्पोरेट विश्वात वावरताना आपण मागे पडता कामा नये. भारतातच नाही तर जगभरातच महिलांबाबत दुजाभाव होतो. त्यांना अनेक संधी नाकारल्या जातात. हे टाळण्यासाठी आपण अस्तित्वाची जाणीव करून देणं गरजेचं आहे. स्पष्टपणे व्यक्त होणं गरजेचं आहे. यासाठी नेमकं काय करायला हवं, याविषयी...


✱ ऑफिसमध्ये स्वतःचं नाणं खणखणीत वाजवायला हवं. यासाठी वैयक्तिक ब्रँड तयार करणं गरजेचं आहे. बोलणं, वागणं, कपडे यातून आपली प्रतिमा तयार होत असते. त्यामुळे फक्त मीटिंग्ज किंवा महत्त्वाच्या प्रसंगीच छान तयार होऊन जाऊ नये. तुम्ही दररोजच अप टू डेट असायला हवं.

✱ ऑफिसमध्ये अजिबात मागे राहू नका. स्वतःहून जबाबदाऱ्या स्वीकारा. काही आव्हानं स्वतः पदरात पाडून घ्या. यामुळे तुमचा ठसा उमटेल.

✱ स्वतःबद्दल अवाजवी अपेक्षा बाळगणं चुकीचं आहे तसंच स्वतःच्या क्षमतांबद्दल संशय बाळगणंही योग्य नाही. आत्मविश्वासाने निर्णय घ्या. नवी जबाबदारी पेलताना स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा.

✱ कंपन्यांमधली उच्च पदं भूषवणाऱ्या महिलांची संख्या तशी कमी आहे. पण ती मिळवण्यासाठी महिलांनीच पुढाकार घ्यायला हवा. वरच्या पदावर गेल्यानंतर काही कठोर निर्णय घ्यावे लागतात. त्याची तयारी ठेवा. त्या दृष्टीने स्वतःला सक्षम बनवा.

✱ कंपनीतल्या इतर महिलांच्या आधारस्तंभ बना. त्यांना मार्गदर्शन करा. त्यांना वर आणण्याचा प्रयत्न करा. यामुळे कंपनीत समानता वाढीस लागू शकेल.



उ न्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्यासाठी अनेकजणी नारळ पाणी पितात. त्यासाठी घरात शहाळी आणली जातात. मात्र नारळापाणी प्यायल्यानंतर नारळाचे कवच फेकून देऊ नका. पण त्याचा पुनर्वापर केल्याने केवळ पर्यावरणालाच मदत होत नाही तर घर सजवण्यापासून ते आरोग्यासाठी फायदे मिळवण्यापर्यंत अनेक प्रकारे नारळाचे बाह्यकवच उपयुक्त ठरते.

सजावटीच्या वस्तू तयार करा

तुम्ही सर्जनशील असाल तर नारळाच्या करवंटीपासून सजावटीच्या सुंदर वस्तू बनवू शकता. यातून दिवा, वाटी, दागिन्यांचा डबा, फुलदाणी किंवा भिंतीवर लावण्यासाठी शो पीस बनवता येईल. यासाठी नारळाचे कवच पूर्णपणे स्वच्छ करा आणि आवडीच्या रंगाने रंगवा.

करवंटीचा उपयोग काय?

बायो-डिग्रेडेबल चमचे आणि स्ट्रॉ बनवा

नारळाच्या कवचापासून तुम्ही विघटनशील चमचे आणि स्ट्रॉ देखील बनवू शकता. हे करण्यासाठी नारळाच्या कवचाचे छोटे तुकडे करा. गुळगुळीत करण्यासाठी सॅंडपेपरने घासून घ्या. आता गरजेनुसार त्याला चमच्याचा वा इतर लहान उपयुक्त वस्तूंचा आकार देता येईल.

नैसर्गिक कंगवा तयार करा

नारळाचे कवच नैसर्गिकरित्या मजबूत असल्यामुळे तुम्ही ते कंगवा किंवा ब्रश म्हणून वापरू शकता. ते केसांसाठी उपकारक ठरते. हे करण्यासाठी नारळाच्या कवचाचे छोटे तुकडे करा आणि नंतर त्याला कंगव्याचा आकार द्या.

बायो-डिग्रेडेबल बागेतील भांडी बनवा

बागकामाची आवड असेल तर तुम्ही नारळाच्या कवचापासून भांडी आणि डबे बनवू शकता.



स्मार्ट टॉक

शकता. यासाठी नारळाच्या कवचाचे अर्थ तुकडे करून लहान छिद्रे पाडा. यातून पाणी बाहेर पडू शकेल. आता यात तुम्ही माती भरून रोपे लावू शकता. बायोडिग्रेडेबल बागेसाठी हे भांडे शोभून दिसेल.

त्वचेसाठी नैसर्गिक स्क्रब बनवा

नारळाचे कवच आणि करवंटीच्या आतील भाग त्वचेसाठीदेखील खूप फायदेशीर ठरू शकतो. त्याचा आतील भाग वापरून तुम्ही उत्कृष्ट नैसर्गिक स्क्रब बनवू शकता. तो मृत त्वचा काढून टाकतो आणि त्वचेला ताजेपणा देतो. त्यासाठी नारळाचे कवच चांगले वाळवा. आतील पांढरा थर काढून गुळगुळीत पावडर बनवा. ती त्वचेवर लावा आणि हळूवारपणे स्क्रब करा. यामुळे चेहरा सतेज होईल.



कानाचे दडे काढा

सु टीच्या या काळात भटकंतीचे बेत ठरतात आणि यानिमित्ताने विमान प्रवासही होतो. मात्र विमान हवेत झेपावत असताना अनेकींना कानात दुखणे, दडे बसणे किंवा अस्वस्थतेचा त्रास होतो. ही समस्या टेकऑफ प्रमाणेच लॅडिंग दरम्यानही जाणवते. त्याचे मुख्य कारण हवेच्या दाबातील बदल हे आहे. हवेच्या दाबातील बदल कानाच्या आतील भागावर परिणाम करतो. विमान वर जाते किंवा खाली येते तेव्हा वातावरणाचा दाब वेगाने बदलतो. आपल्या कानाच्या आत एक लहान युस्टाचियन ट्यूब अर्धात नळी असते. ही नळी कानाचा मधला भाग आणि घशाला जोडलेली असते. दाब संतुलित करण्यास ती मदत करते. मात्र विमानाची उंची बदलते तेव्हा बाहेरील हवेचा दाब वेगाने वाढत असला तरी कधीकधी युस्टाचियन ट्यूब योग्यरित्या कार्य करू शकत नाही. त्यामुळे कानाच्या पडद्यावर दाब पडतो आणि वेदना होतात.

प्रवाशाला सर्दी, सायनस किंवा ऍलर्जीची समस्या असेल तर सूज येऊन युस्टाचियन ट्यूब ब्लॉक होऊ शकते. यामुळेही दाब संतुलित न झाल्यामुळे कानात तीव्र वेदना होऊ शकतात. एखाद्या व्यक्तीला आधीच कानाचा संसर्ग असेल तर विमान प्रवासादरम्यान वेदना वाढू शकतात.

मात्र हा त्रास कमी करायचा असेल तर विमान चढताना किंवा उतरताना जांभई देणे किंवा घशाची हालचाल कायम ठेवणे योग्य ठरते. या उपायाने कानदुखीपासून आराम मिळतो. च्युइंगम चघळल्याने किंवा कॅंडी खाल्ल्यानेही लाल्ळेची निर्मिती होते आणि गिळण्याची क्रिया वाढते. स्वाभाविकच यामुळे कानाचा दाब कमी होतो. हे विशेषतः मुलांसाठी उपयुक्त आहे.

तुम्हालाही विमानप्रवासात कानावर ताण येत असेल तर नाक हलके दाबा आणि तोंड बंद करून नाकातून हळूहळू हवा बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. यामुळे कानाच्या आतील दाब बाहेरील दाबाशी संतुलित होतो. सर्दी असेल तर प्रवास करण्यापूर्वी नाकाने वाफ घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही नाकात कंजेस्टंट औषधही वापरू शकता. यामुळे युस्टाचियन ट्यूब उघडते आणि दाब संतुलित होतो.

डाएट करा, पण...

व जन कमी करण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरले जातात. कधी, कोण, कोणत्या प्रकारचं डाएट सुचवेल याचा नेम नसतो. पण प्रत्येक प्रकारचं डाएट आपल्या जीवनातील काही आयुष्याच्या दृष्टीने योग्य असेलच असं नाही. त्यामुळे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच डाएट करायला हवं. सध्या 'वन मील अ डे' हे डाएट अनेकजणी करतात. यात दिवसभरात फक्त एकदाच जेवायचं असतं. यामुळे झटपट वजन कमी होत असलं तरी बरेच धोकेही आहेत. याबाबत जाणून घेऊ.

✱ कमी वेळेत खूप वजन कमी करणं चांगलं नसतं. कारण अशाप्रकारे कमी केलेलं वजन पटकन वाढूही शकतं. डाएट बंद केल्यावर वजन वाढायला वेळ लागत नाही.

✱ दिवसातून एक वेळ भरपूर खाल्ल्यामुळे पचनसंस्थेवर खूप ताण येतो. जास्त अन्न पचवण्यासाठी शरीराला जास्त मेहनत करावी लागते. यामुळे हृदयालाही त्रास होतो.

✱ दिवसातून एक वेळ खाल्ल्यामुळे वजन कमी होत असलं तरी काही काळानंतर अशक्तपणा येण्याची शक्यता असते. अनेकदा पोषणमूल्यांची

कमतरता निर्माण होऊ शकते.

✱ एका दिवसात कमी कॅलरी खाल्ल्यामुळे शरीराच्या चयापचय क्रियेवर परिणाम होतो. ही क्रिया मंदावते. यामुळे वजन वाढू शकतं.

✱ कमी खाल्ल्यामुळे भूक लागते आणि चिडचिड होते. डोकेदुखी, नैराश्य, मूड स्विंग अशा समस्याही यामुळे भेडसावतात.

स्टे फिट



क रॅरोग हा एक धोकादायक आजार असून त्याचे अनेक प्रकार आहेत. यापैकीच एक म्हणजे ओठांचा कर्करोग. तो तोंडाच्या कर्करोगाचा एक भाग आहे. तो ओठांच्या बाह्य किंवा आतील त्वचेत विकसित होतो. महिलांना याचा सर्वाधिक धोका असतो. तथापि, योग्य माहिती आणि सावधगिरी बाळगल्यास ओठांचा कर्करोग टाळता येतो.

ओठांच्या कर्करोगाची कारणे

आरोग्यास अपायकारक असणाऱ्या उत्तेजक पदार्थांचे अतिसेवन तसेच व्यसन आणि अयोग्य सौंदर्यप्रसाधनांच्या वापरामुळे हा धोका वाढतो. याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. तसेच जास्त वेळ उन्हात राहिल्याने ओठांच्या त्वचेचे गंभीर नुकसान होऊ शकते. सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांच्या संपर्कात आल्याने ओठांची जळजळ आणि त्वचेला अकाली वृद्धत्व जाणवते. यामुळेही थेट कर्करोग होऊ शकतो. म्हणूनच हा धोका टाळण्यासाठी त्वचेचे संरक्षण करा आणि घराबाहेर पडताना सनस्क्रीन वापरा.

मानवी पॅपिलोमा विषाणू

हा विषाणू प्रामुख्याने लैंगिक संभोगाच्या वेळी शरीरात प्रवेश करतो. तो विशेषतः तोंडाचा भाग, घसा आणि ओठांवर परिणाम करू शकतो. त्याच्या संसर्गामुळे ओठांच्या कर्करोगाचा धोका वाढतो कारण तो पेशींमध्ये असामान्य बदल घडवतो. त्यामुळेच एचपीव्ही टाळण्यासाठी सुरक्षित उपायांचे पालन करा आणि काही शंका असल्यास डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या.

पौष्टिक कमतरता



ओठांनाही कर्करोगाचा धोका

जीवनसत्ते अ, क आणि ई सारख्या महत्त्वाच्या पोषक तत्त्वांच्या कमतरतेमुळे देखील ओठांचा कर्करोग होऊ शकतो. तसेच कुटुंबातील एखाद्याला तोंडाचा कर्करोग झाला असल्यासही ओठांच्या कर्करोगाचा धोका जास्त असू शकतो. जनुकांमुळे आणि अनुवांशिक कारणांमुळे हा आजार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाऊ शकतो.

हे सर्व लक्षात घेता ओठांवर जखम किंवा फोड बराच काळ बरा होत नसेल तर ते ओठांच्या कर्करोगाचे गंभीर लक्षण असू शकते, हे ओळखा. हे फोड वेदनारहित असतात, हळूहळू ते वाढतात आणि काही काळासाठी कडक होतात. त्यामुळेच अशी जखम दोन ते तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ बरी होत नसेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. कर्करोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच उपचार मिळाले तर हा आजार पूर्णपणे बरा होतो.

स्कीन केअर

कमाल टॉमेटो फेशियलची

एखादा कार्यक्रम असेल तर झटपट तयार व्हावं लागतं. घाईघाईत अनेकदा पार्लरची ऑपॅइंटमेंटही मिळत नाही. अशा वेळी तुम्हाला घरच्या घरी टॉमेटो फेशियल करता येईल. या फेशियलचे चार टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात क्लिंजिंगसाठी टॉमेटोचा गर आणि कच्चं दूध एकत्र करून मिश्रण तयार करा. आता कॉटन पॅडने हे मिश्रण चेहरा आणि मानेवर लावा. वाळल्यावर धुवून टाका. दुसऱ्या टप्प्यात स्क्रबिंगसाठी टॉमेटोचा चिरलेला अर्धा भाग घ्या. त्याला थोडी साखर लावा आणि हलक्या हातांनी चेहऱ्यावर फिरवा. आता चेहऱ्यावर थंड वाफ घ्या. यानंतर टॉमेटोच्या गराल मध आणि चंदन पावडर घालून पॅक तयार करा व चेहरा आणि मानेवर लावा. १५ मिनिटांनी धुवून टाका. यानंतर चेहऱ्याला मॉईश्चरायझर लावा.



स्मार्ट टिप्स

असा टिकवा पनीरचा ताजेपणा

पनीरचा ताजेपणा अधिक काळ टिकवण्यासाठी प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून ठेवा. पण पनीर खूप घट्ट किंवा सैल बांधू नये. प्लास्टिकपेवधी तुम्ही अल्युमिनियम फॉईलही वापरता येईल. थोडं पनीर काढल्यानंतर पुन्हा बांधताना आधीच्या फॉईलचा वापर करू नका. नव्या फॉईलमध्ये बांधून ठेवा. कधीही पनीर फ्रीजमध्ये ठेऊ नका.



हेअर केअर

केस छोटे आहेत?

लांब केसांची निगा कशी राखावी याबाबत बरेच सल्ले दिले जातात. पण छोट्या केसांचं काय? अनेक मुली, महिला छोट्या केसांना प्राधान्य देतात. छोट्या केसांना शामू आणि कंडिशनरची जास्त गरज असते. मात्र कंडिशनरच्या अतिवापरामुळे केस गळू शकतात. तसंच जास्त शामू लावल्यामुळे केस कोरडे होतात. म्हणूनच छोट्या केसांची देखभाल करताना काळजी घ्या.



केस गळतीनंतर आता नख गळती बोंडगावसह ५ गावामध्ये प्रकार : गावकरी हादरले

■ यशवंत पिंगळे, खामगाव, दि. १६ :

शेगाव तालुक्यातील बोंडगावमध्ये ३ महिन्यांपूर्वी उद्भवलेल्या केस गळतीच्या समस्येनंतर आता केस गळती रुग्णांना नखगळतीच्या वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागत आहे. ६ दिवसांपासून असलेल्या या प्रकाराने गावकरी हादरले असून भीतीसहस्य वातावरण पसरले आहे.

बोंडगावसह इतर ५ गावामध्ये सुद्धा नख गळती होत आहे. त्यामध्ये बोंडगाव १४, कालवड १३, कठोरा १०, मच्छिंद्रखेड ७, घुई २ अशा नागरिकांमध्ये नखे गळती होत आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत आरोग्य विभागाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत.

बोंडगावात सध्या सुमारे १० रुग्ण नख गळतीचे असून, आजूबाजूच्या गावांमध्येही अशीच लक्षण दिसू लागली आहेत. आज बाजू गावात देखील नख गळतीचे रुग्ण आढळल्याने या प्रकाराचा परीघ वाढत असल्याची चिन्ह आहेत.

या प्रकाराची माहिती मिळताच आरोग्य विभागाने गावात सर्वेक्षण सुरू केले. यामध्ये डॉ. प्रशांत तांगडे (साथरोग तज्ज्ञ), अनिल बनकर (वैद्यकीय अधिकारी), जितेंद्र तापडे (वैद्यकीय अधिकारी), प्रमोद इंगळे (आरोग्य सहाय्यक), श्रीमती थारकर (आरोग्य सहाय्यिका) व आशा स्वयंसेविका यांचा समावेश होता. त्वचारोग तज्ञ



डॉक्टर बालाजी आदर यांनीही रुग्णांची तपासणी केली. गावकऱ्यांनी ही बाब शिवसेनेचे शेगाव तालुका प्रमुख यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर रामा पाटील थारकर यांनी हा गंभीर विषय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या निदर्शनास आणून दिला असून, या संदर्भात चर्चा देखील करण्याचे आश्वासन दिले आहे.

नख गळती बाधित रुग्णाच्या संपूर्ण शरीराची तपासणी शासन मार्फत मोफत करण्याची मागणी रामा पाटील थारकर प्रशासनास केली आहे.. त्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद सुद्धा दिला असून संशोधन पूर्ण होई पर्यंत नागरिकांची भयभीत न होण्याचे आवाहन केले आहे. संपूर्ण परिस्थितीवर प्रशासन व आरोग्य यंत्रणा लक्ष ठेवून आहे आणि लवकरच तपासण्या पूर्ण करून दोस निदान देण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या प्रकारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, प्रथमतः पाणी व पर्यावरणीय घटकांचा सखोल अभ्यास करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

काँग्रेसचे मुंबईत आंदोलन



ईडी कारवाईचा निषेध, पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात

■ महासागर प्रतिनिधी, मुंबई, दि. १७ :

काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारविरुद्धात मुंबई आज आंदोलन करण्यात आले. मोदी सरकार ईडीचा गैरवापर करत असल्याचा आरोप यावेळी काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आला. काँग्रेस कार्यालय टिळक भवनाबाहेर आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. सत्तेच्या नशेत असलेले मोदी सरकार ईडीच्या माध्यमातून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर निराधार खटले लादून लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, हे कोणत्याही किंमतीत सहन केले जाणार नाही, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे प्रमुख नेते यांनी आज मुंबई येथील टिळक भवन परिसर, ईडियाबुल्स समोर येथे आंदोलन केले. या आंदोलनाला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेटीवार, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्यासह काँग्रेस पक्षाचे खासदार, आमदार व प्रमुख नेते उपस्थित होते. दादर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रमेश चेन्नीथला, हर्षवर्धन सपकाळ, यशोमती ठाकरे, विश्वजीत कदम, विजय वडेटीवार, यांसह काँग्रेसच्या प्रमुख

राहुल गांधींच्या संदर्भात अत्यंत चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केलेले आहेत. त्याचा आम्ही निषेध करतो. मात्र, निषेध करण्यासाठी सत्याग्रहाच्या मागिने आम्हाला जाऊ दिले जात नाही. हे तुम्हाला दिसून येत आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी योग्य ती कारवाई झाली पाहिजे, पण ती झालेली नाही. एक रुपयाचीही अफरातफर झालेली नाही. एक इंचही जमीन हललेली नाही. या प्रकरणात कुठेही मनी लॉईंगचा प्रकार झालेला. त्यामुळे झालेली कारवाई अयोग्य आहे, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

सोनिया गांधी आणि राहुल गांधी विरोधात करण्यात आलेले आरोप हे पूर्णपणे खोटे, निराधार आणि राजकीय सूडबुद्धीने प्रेरित आहेत. मोदी सरकारचा इशान्यावर नाचणारी ईडी ही तपास संस्था न राहता सत्ताधाऱ्यांची सूड उगवणारी यंत्रणा झाली आहे. लोकशाहीत विरोधी पक्षांचा आवाज दडपण्यासाठी सरकारी संस्थांचा वापर करणे हे खूपच गंभीर आणि धोकादायक आहे. कारवायांच्या विरोधात आम्ही आंदोलन करत आहोत, असे विजय वडेटीवार म्हणाले.

नेत्यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ताब्यात घेतले.

भाजप नेते किरीट सोमय्या पुसद पोलीस ठाण्यात

■ महासागर प्रतिनिधी, यवतमाळ, दि. १७ :

पुसद शहरात बांगलादेशी नागरिक अवैधपणे राहत असून अशा नागरिकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुसद शहर पोलीस ठाण्यात ठाण मांडले. सोमय्या यांनी पुसदमध्ये येताना काही पुरावे सोबत आणले.

पुसद शहरातील बांगलादेशी नागरिकांना बोगस जन्म दाखले देणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह दोषी नागरिकांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा अर्ज त्यांनी पुसद शहर पोलीस ठाण्यात दिला . पुसद शहरात ५० बोगस बांगलादेशी असून त्यांच्याकडे बोगस बांगलादेशचे जन्म प्रमाणपत्र असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे.

पुसदमध्ये बांगलादेशी असल्याचा आरोप सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. आज पुसद पोलीस स्टेशनला दाखल झाल्यानंतर

अवैध बांगलादेशींचा मुद्दा



त्यांनी पोलीस निरीक्षक उमेश बेसकर यांच्याशी चर्चा केली. बेसकर यांनी सोमय्या यांची बाजू ऐकून घेतली. यावेळी मुख्याधिकारी अरुण वायकोस तसेच तहसीलदार महादेव जोरवर उपस्थित होते. सोमय्या पुसद शहरात दाखल झाल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने शहर पोलीस स्टेशनला उपस्थित होते.

: सिनेरंग :

बाईपण भारी देवा चित्रपटाच्या भरघोस यशानंतर जिओ स्टुडिओज आणि केदार शिंदे ही सुपरहिट जोडी २५ एप्रिल २०२५ रोजी झापुक झुपुक हा कौटुंबिक मनोरंजन करणारा सिनेमा घेऊन पुन्हा एकदा प्रेक्षकांना भेटण्यास येत आहेत.

नुकताच या सिनेमाचा धमाल ट्रेलर रितेश देशमुख ने रिलीज केला आहे. अभिनेता रितेश देशमुखचा सूरज चव्हाण खूप मोठा चाहता आहे आणि आज बिग बॉस सीजन ५ च्या यशानंतर रितेश सूरजच्या या खास क्षणी सामील झाला आहे. दिग्दर्शक केदार शिंदे ह्यांनी बिग बॉस च्या वेळीच सूरज सोबत एक चित्रपट बनवण्याचं ठरवलं होतं आणि आता ते अमलात आणून २५ एप्रिल रोजी फिल्म रिलीज ही होतेय. सूरज चव्हाण अभिनीत झापुक झुपुक ह्या सिनेमाचं ट्रेलर

कोकणात आनंदाची फोटोग्राफी करणाऱ्या फोटोग्राफरला आलेल्या गूढरम्य अनुभवाची थरारक गोष्ट छबी या चित्रपटातून उलगडणार आहे. या चित्रपटाचा अतिशय रंजक टीझर लॉंच करण्यात आला असून, छबी हा चित्रपट ९ मेपासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

केके फिल्मस् क्रिएशन, उप्स डिजिटल एंटरटेन्मेंट यांनी छबी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. जया तलक्षी छेडा निर्माता आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन अद्वैत मसूरकर यांच असून त्यांचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटात ध्रुव छेडा, सुष्टी बाहेकर, अनघा अतुल, रोहित लाड, ज्ञानेश दाभणे, अपूर्वा कवडे या नव्या दमाच्या कलाकारांसह अभिनेता समीर धर्माधिकारी, अभिनेते मकरंद देशपांडे, अभिनेत्री शुभांगी गोखले, राजन भिसे, जयवंत वाडकर, संकेत मोरे, संजय कुलकर्णी, लीना पंडित असे अनुभवी कलाकार आहेत. त्यामुळे चित्रपटाची

छबी ९ मेपासून महाराष्ट्रात



झापुक झुपुक सिनेमाचा ट्रेलर रिलीज!!



मेजवानी घेऊन आलाय. रोमांस, अॅक्शन, ड्रामा या सर्व गोष्टींवर प्रकाशझोत टाकणारा हा चित्रपट आहे. हा ट्रेलर अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. तरुणांमध्ये या सिनेमाची क्रेज जास्त पहायला मिळते. सूरज चव्हाणची स्टायल आणि धमकेदार डायलॉग्स अख्ख्या महाराष्ट्रात आता गाजणार आहे. ट्रेलर मध्ये दोन कमाल गाण्यांची झलक सुद्धा पहायला मिळते. त्यातील एक गाणं

अभिनयाची बाजू खणखणीत आहे यात शंका नाही. फोटोग्राफी स्पर्थेसाठी एक तरुण फोटोग्राफर कोकणातल्या गावात फोटो काढतो. मात्र त्या फोटोमध्ये कुणीच नसतं. हे अस्सं का झालं छबी या नाट्यमय शोध छबी या चित्रपटात आहे. गूढरम्य आणि नावीन्यपूर्ण कथानक, परिणामकारक



: संकलन व संयोजन : सुबोध रणशेखरे, ९८३३१४६३५६ subodh.ranshve @rediffmail.com

नक्कीच ह्या पुढे हळद गाजवणार. त्याचसोबत सुरज आणि जुई भागवत ची छान जोडी अजून आकर्षक करते. फॅमिली एंटरटेन्मेंटचा जबरदस्त तडका असलेल्या झापुक झुपुक चित्रपटाची टीम संपूर्ण महाराष्ट्राचं मनोरंजन करायला सज्ज आहे. झापुक झुपुक चित्रपटात सुरज सोबत जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फर्गडे, पायल जाधव, दीपाली पानसे, तसेच पुष्कराज चिरपुकर, मिलिंद गवळी हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

...

वध चित्रपटाचा दुसरा भाग

लवकरच चित्ररसिकांच्या भेटीला!

२०२२ साली प्रेक्षकांनी पसंतीची मोहोर उमटविलेल्या 'वध' या उत्कटपाट्याचा बहुप्रतिक्षित सिक्वेल- 'वध २'चे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. ख्यातनाम अभिनेता संजय मिश्रा आणि प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता यांचा कसदार अभिनय पुन्हा एकदा 'वध २' चित्रपटात पाहायला मिळेल- या सिक्वेलमध्ये पुन्हा एकदा मूळ चित्रपटाचे सार पुढे नेण्याचा जोमाने प्रयत्न करण्यात आला आहे. 'वध २' चित्रपटातही आत्मनिरीक्षणात्मक स्वर, नैतिक ताण आणि भावनिक गुंतागुंत कायम असल्याचे दिसून येईल. त्याच संकल्पनेद्वारे या चित्रपटाची कथा नव्या रहस्यात कसा प्रवेश करते, हे दिसून येईल. वध २ हा चित्रपट जसपाल सिंग संधू यांनी दिग्दर्शित केला आहे आणि लव रंजन व अंकुर गर्ग यांच्या लव फिल्मस्द्वारे या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.

नीना गुप्ता यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले, इतक्या वेगळ्या आशयाची कथा सापडणे हे खरोखरच दुर्मिळ आहे. जसपाल सिंग संधू यांच्याकडे सत्य आणि ताण यांच्याकडे पाहण्याची दृष्टी आहे, ज्यामुळे ते एक उत्तम कथाकार गणले जातात. वध-२ या चित्रपटात सहभागी होत पुन्हा एकदा या प्रवासाचा भाग असल्याचा मला खूप अभिमान वाटतो, हे लक्षात घेता त्यांच्या प्रतिसादाबाबत मी उत्सुक आहे. वध- २ हा चित्रपट २०२५ साली प्रदर्शित होईल.

...



पार्श्वसंगीत या मुळे हा टीझर प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो, तसंच चित्रपटाविषयी उत्सुकताही वाढवतो. आजवर चित्रपटपट्यांमधून फोटोग्राफरची, एखाद्या फोटोची गोष्ट फारशी मांडली गेलेली नाही. अशा कथानकाला गूढरम्यतेची पार्श्वभूमी असल्यानं छबी हा सध्याच्या चित्रपटामध्ये नक्कीच वेगळा प्रयत्न ठरणार आहे.

...

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे वडेटीवारांकडून स्वागत

■ महासागर प्रतिनिधी, नागपूर, दि. १७ :

नव्या वक्फ कायद्यातील दोन कलमांना सुप्रीम कोर्टाकडून ब्रेक लावण्यात आला आहे. केंद्र सरकारला उत्तर देण्यास सात दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. या प्रकरणात पुढील सुनावणी पाच मे रोजी होणार आहे. यावरून आता विविध राजकीय प्रतिक्रिया येत आहेत.

एका समुदायाच्या ध्रुवीकरणासाठी केलेले हे टांगट होते, हे सर्वोच्च न्यायालयाला पटलेले आहे. म्हणून त्याला स्थगिती दिली आहे, असे काँग्रेस नेते विजय वडेटीवार म्हणाले. तर सुप्रीम कोर्टाने वक्फ सुधारणा विधेयकाला सुधारणा दिली नाही, असा दावा शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी केला आहे.

म्हस्के म्हणाले की, वक्फ सुधारणांना विधेयकाला स्थगिती दिलेली नाही. दोन प्रश्न जे उपस्थित झाले होते, बोर्डावरील नियुक्ती जी काही आहे, ते राज्याचे अधिकार आहेत. केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टांमध्ये पुढील तारखेपर्यंत आम्ही कुठल्याची पद्धतीच्या नेमणुका करणार नाहीत असे सांगितले. कोर्टाने वक्फ सुधारणा कायद्याला स्थगिती दिलेली नाही. वक्फ बाय युझरचा जो प्रश्न होता, ज्या देशाच्या, राज्याच्या सरकारच्या ताब्यावरील जमीनी आहेत, त्यावर वक्फ बोर्डांनी पूर्वीच्या कायद्याप्रमाणे जो अधिकार सांगितला. त्यासंदर्भातील निर्णय आम्ही घेणार नाहीत, असेही केंद्र सरकारने कोर्टात सांगितल्याचे म्हस्के म्हणाले.

अकोल्यात पाणी पेटले ठाकरे गटाकडून तोडफोड

■ महासागर प्रतिनिधी, अकोला, दि. १७ :

वाढत्या तापमानासोबतच अकोलेकरांवर जलसंकट देखील कोसळले आहे. शहरातील विविध भागात अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्या विरोधात शिवसेना ठाकरे गटांने गुरुवारी अकोला महापालिकेवर घागर मोर्चा काढला.

शिवसेनेकानांनी आक्रमक भूमिका घेत पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या कक्षात तोडफोड केली. कार्यालयातील खुर्च्या फेकल्या. आंदोलकांनी घागरी फोडत पाण संतप्त मलकापूर येथील नागरिकांसह ठाकरे गटांने महापालिकेवर घागर मोर्चा काढला. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मंगेश काळे यांच्या नेतृत्वात हा घागर मोर्चा काढण्यात आला. शिवसेनेच्या स्थानिक महिलांना सोबत घेत घागर डोक्यावर घेत महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागात धडक दिली होती. पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी अमोल डोंडफोडे यांच्या कक्षात आंदोलनकर्ते दाखल झाले. ते कक्षात हजर नव्हते. कक्षातील खुर्च्यांसह इतर साहित्यांची तोडफोड करण्यात आली.

आचंरी खेळाडू प्रथमेश जावकार

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित

■ महासागर प्रतिनिधी, बुलढाणा, दि. १७ :

जिल्ह्यातील आंतराष्ट्रीय आचंरी खेळाडू प्रथमेश समाधान जावकार यांच्या कामगिरीची दखल घेवून महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत सन २०२३-२४ चा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

पुरस्कार वितरण सोहळा दि. १८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता शिवछत्रपती क्रीडा क्रीडापीठ (बॅडमिंटन हॉल) म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या शुभहस्ते व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व इतर सन्माननीय मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. पुरस्काराचे स्वरूप ३ लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र पुष्पगुच्छ प्रदान करून मान्यवरांच्या शुभहस्ते प्रथमेश समाधान जावकार यांना सन्माननीत करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी बी. बी. महानकर यांनी दिली.

कॅलिफोर्नियात उडवले १३ किलोचे विमान



■ महासागर प्रतिनिधी, नागपूर, दि. १७ : अवघ्या काही ग्राम वजनाचे विमान आकाशात फिरट्या घालू शकते आणि हे फक्त एरोमोडेलिंगचे प्रशिक्षण घेतलेला विद्यार्थीच करू शकतो.

हाच विद्यार्थी जेव्हा १३ किलोचे विमान तयार करतो आणि त्यावर साडेचार किलोच्या वजनसह ते विमान एका रिमोटच्या साहाय्याने आकाशात उडवतो, तेव्हा ते खऱ्या विमानाला देखील मात देते. तशी ही कामगिरी पार पाडणे एवढे सोपे नाही, पण नागपूरच्या तरुणाने जागतिक पातळीवर ही कामगिरी पार पाडत त्याची दखल घ्यायला लावली.

एरोमोडेलिंगच्या जागतिक स्तरावर आयोजित स्पर्धेत नागपूरच्या युवकाने दुसरा क्रमांक पटकावला. अमेरिकेतील सोसायटी ऑफ एंटोमोटोव्ह ईंजिनअर्स, कॅलीफोर्नियात ही स्पर्धा घेण्यात आली. यात जगातील ६० देशांमधील चमू सहभागी होत्या. त्यात भारताकडून मूळ नागपूरचा असलेला व सध्या पुण्यातील चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनअरिंग येथे शिकणाऱ्या महेश्वर दोगे या विद्यार्थ्याच्या नेतृत्वातील चमू सहभागी होती.

माव्हॅरिक इंडिया या चमूमध्ये दहा सदस्य होते आणि त्यांनी जागतिक पातळीवर या स्पर्धेत दूसरा क्रमांक

नागपूरच्या तरुणाने केला नवा विक्रम

पटकावला. ही स्पर्धा डिझाईन, पे लोड कॅर्पेसिटी आणि फ्लाईंग एरो परफॉर्मन्सवर आधारित होती. या स्पर्धेत चमूने साडेचार किलो वजनासह विमान रिमोट कंट्रोलने उडवले. विमानाचे वजन १३ किलो होते. नागपूरच्या महेश्वर सुनील दोगे याने तयार करतो आणि त्यावर साडेचार किलोच्या वजनसह ते विमान एका रिमोटच्या साहाय्याने आकाशात उडवतो, तेव्हा ते खऱ्या विमानाला देखील मात देते. तशी ही कामगिरी पार पाडणे एवढे सोपे नाही, पण नागपूरच्या तरुणाने जागतिक पातळीवर ही कामगिरी पार पाडत त्याची दखल घ्यायला लावली.

एरोमोडेलिंगच्या जागतिक स्तरावर आयोजित स्पर्धेत नागपूरच्या युवकाने दुसरा क्रमांक पटकावला. अमेरिकेतील सोसायटी ऑफ एंटोमोटोव्ह ईंजिनअर्स, कॅलीफोर्नियात ही स्पर्धा घेण्यात आली. यात जगातील ६० देशांमधील चमू सहभागी होत्या. त्यात भारताकडून मूळ नागपूरचा असलेला व सध्या पुण्यातील चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनअरिंग येथे शिकणाऱ्या महेश्वर दोगे या विद्यार्थ्याच्या नेतृत्वातील चमू सहभागी होती.